

2638
25/3/15 25 MAR 2015
[Signature]
[Stamp]

F. No. 1-19/2013-NTCA
Government of India
Ministry of Environment, Forests & Climate Change
National Tiger Conservation Authority

1st Floor, NBCC Place, Pragati Vihar,
Bhishma Pitamah Marg, New Delhi-110 003
Tele: 011- 2436 7791
Fax No.: 011- 2436 4250
E-mail: igntca@gmail.com
Dated: 17.03.2015

To
The Chief Wildlife Warden,
Government of Maharashtra,
Nagpur.

Sub: Approval of Tiger Conservation Plan (TCP) for the Melghat Tiger Reserve -reg.

Sir,

The final draft Tiger Conservation Plan (TCP) prepared by the State of Maharashtra for the Melghat Tiger Reserve, under sub-section (3) of section 38V of Wildlife (Protection) Act, 1972, was submitted to this Authority requesting for approval under section 380 (1) (a) of the said Act.

After examination of the said draft, the observations of NTCA were communicated and discussed with the Chief Wildlife Warden, Maharashtra & the Field Director, Melghat Tiger Reserve, for their incorporation in the TCP.

In this context, I am directed to say that further to the compliance furnished by the State Government vide their letter No.22 (8)/WL/TCP/CR-747/P-VIII/07/2013-14 dated 01.04.2014 and based on the recommendation of the Technical Committee, **the approval of the NTCA is hereby granted for the TCP of Melghat Tiger Reserve for the period from, under section 380 (1) (a) of the Wildlife (Protection) Act, 1972, subject to following conditions:**

- a. No deviation shall be made from the prescriptions of the TCP, read with conditions stipulated here-in, without prior approval of the NTCA u/s 380 (1) (a) of Wildlife (Protection) Act, 1972.
- b. The approved TCP shall have a provision for mid-term review corresponding to the proposed period of the plan, for appropriate mid course alteration, if any, as required.
- c. The State Government shall comply with the guidelines and advisories issued by the NTCA/ Project Tiger from time to time and the commitments made in the tripartite Memorandum of Understanding (MoU).
- d. Since the core/ critical tiger habitat has the status of a National Park/ Wildlife Sanctuary, all provisions under Chapter IV of Wildlife (Protection) Act, 1972 would be applicable to such areas, in addition to sections 51 (1C), (1D) and 55 (ab), (ac).
- e. While implementing various prescriptions of the TCP, it shall be ensured by the Tiger Reserve Administration that no violation of the provisions of the following Acts takes place:
 - i. The Wildlife (Protection) Act, 1972
 - ii. The Indian Forest Act, 1927
 - iii. The Biological Diversity Act, 2002
 - iv. The Environment (Protection) Act, 1986
 - v. The Forest (Conservation) Act, 1980
 - vi. The National Forest Policy, 1988

- vii. The Scheduled Tribes and Other Traditional Forest Dwellers (Recognition of Forest Rights) Act, 2006
- viii. Directives issued from time to time by Hon'ble Supreme Court of India
- f. Deviations, if any, with respect to the provisions under section 38 O (1) (b) & (g) of the Wildlife (Protection) Act, 1972 observed / cognized at any point of time should be brought forward for necessary evaluation and assessment of such cases / instances by the National Tiger Conservation Authority and State Government joint team for strict compliance as well as to decide upon the future course of action under the provisions of the said Act.
- g. The following need to be ensured while executing forestry operations in the buffer area of the tiger reserve:
 - i. To ensure minimum 'patch disturbance' and minimum human-wildlife conflicts, forestry operations should be restricted only in those coupes which are due for the current year.
 - ii. Compliance of section 38V (2) of the Wildlife (Protection) Act, 1972 should be strictly ensured.
 - iii. No working or camping should be permitted in the area after sunset.
 - iv. Daily monitoring of the tiger movement, water points and cattle kill should be done and recorded.
- h. The Tourism activities should be strictly managed/ regulated as per the comprehensive guidelines issued by the NTCA under section 38O (c) of the Wildlife (Protection) Act, 1972 vide letter dated 15/10/2012.
- i. The necessary copies of the TCP will be provided to the concerned Departments / Agencies for coordinated implementation of the provisions concerned.
- j. The NTCA reserves right to review, modify and withdraw this approval at any time, if any of the conditions of approval are violated.

It is also requested to kindly submit four original copies of the approved version of the TCP duly authenticated by the State Authorities concerned at the immediate, for necessary attestation by the NTCA.


Yours faithfully,

Dr. H.S.Negi
(Dr. H.S.Negi)

Inspector General of Forests (NTCA)

Copy to:

1. The Chief Secretary, Government of Maharashtra.
2. The Principal Secretary (Forests), Government of Maharashtra.
3. The Additional Principal Chief Conservator of Forests, Ministry of Environment, Forest and Climate Change, Regional Office (Western Zone), E-5, Kendriya Paryavaran Bhawan, E-5 Area Colony, Link Road -3, Ravishankar Nagar, Bhopal - 462016.
4. The Field Director, Melghat Tiger Reserve, Maharashtra.



CLASSIFIED / CONFIDENTIAL DOCUMENT

Desk-3/MTR/Res/ 42 /2014-15

Amravati-2/ Date 15/04/2014

To,
The APCCF WL (EAST)
Nagpur

Subject:- Regarding submission of Tiger Security Plan of Melghat Tiger Project

Respected Sir,


I am submitting Tiger Security Plan for Melghat Tiger Project. The Plan is prepared based on the guidelines issued by NTCA and TRAFFIC.


Thank you, Sir


ATTACHMENT: A COPY OF TSP OF MELGHAT TIGER PROJECT


CCF AND FIELD DIRECTOR
MELGHAT TIGER PROJECT
AMRAVATI

Copy to : CHIEF WILDLIFE WARDEN AND PCCF (WL), NAGPUR


CCF AND FIELD DIRECTOR
MELGHAT TIGER PROJECT
AMRAVATI


2/4/14


copy
H

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पुर्व, नागपूर यांचे कार्यालय.

कार्यालय-शासकिय मुद्रणालयाजवळ, सिव्हील लाईन्स, नागपूर
फोन- ०७९२-२५६०९५३, फॅक्स - २५५२५९८, ई-मेल- accfwlmgp@mahaforest.gov.in

विषय:- वाघ सुरक्षित आराखडा (Tiger security plan)
सादर करणे बाबत.

क्रमांक : कक्ष-२(ब)/वनगुन्हा/ ८९

नागपूर-४४०००९, दिनांक : १२/५/१४

प्रति,

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

महाराष्ट्र राज्य, नागपूर

संदर्भ- मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट यांचे पत्र क्र.कक्ष-१/वनगुन्हे/ ४२ दि.१५.४.२०१४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट यांनी त्यांचे संदर्भिय पत्रान्वये वाघ सुरक्षित आराखडा या कार्यालयास सादर केलेला आहे. त्यांनी सादर केलेल्या आराखडयाशी हे कार्यालय सहमत असून, त्याची एक प्रत या सोबत सादर करण्यात येत आहे. तरी सदर आराखडयास मंजूरी मिळण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात यावी, ही विनंती.

सहपत्र - वरिल प्रमाणे.

पाहिले - 12/5
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
(वन्यजीव) पुर्व, नागपूर.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
(वन्यजीव) पुर्व नागपूर करिता

प्रतिलिपी - मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांना माहिती करिता अग्रेषित.

TIGER SECURITY PLAN

MELGHAT

TIGER PROJECT

PREPARED BY:
ACF (PROTECTION), GUGAMAL W.L. DIVISION, MELGHAT TIGER PROJECT

I N D E X

<u>SUBJECT</u>	<u>PAGE NO.</u>
1. Introduction _____	04
2. SWOT Analysis _____	14
3. Strategies _____	16
A. Pursuance:	
i. VEDCs	
ii. Employment Generation	
iii. Capacity building	
B. Prevention _____	19
i. Patrolling:	
1. Foot patrol	
2. Seasonal variations in patrol	
3. Vehicle patrol	
4. Night patrol	
5. Rider's patrol	
6. Patrol outside wildlife areas	
ii. Checks and documentations _____	22
a. Musafir registers	
b. Deras and migrations	
c. Photographic record	
iii. Monitoring of tiger and keeping record _____	24
1. Tiger presence reports: PIP, Camera traps, direct sighting	
2. Forest and cattle kill records of photographs	
3. Maintaining tiger ID files	
iv. Wildlife Crime Cell _____	24
1. Creation of Information Network	
2. Mobile surveillance	
3. Maintenance of bio-data of offenders	
4. Dog Squad	
5. Metal detectors' search	
v. Monitoring and Supervision _____	27
1. RFO, ACF and DCF level	
2. Co-ordination with neighboring state: Madhya Pradesh	
3. GIS supervision	
4. Satellite imagery / GPS / Radio color supervision	

C. Prosecution_____	29
i. Investigation:	
1. Crime spot investigation	
2. Panchanamas, statements	
3. SOPs	
4. Database	
ii. Legal Proceeding	
iii. Media Management	
D. Mitigation of other incidences_____	29
i. Management of Man-Animal conflict	
ii. Fire	
iii. Encroachment	
iv. Grazing	
v. Illicit cutting	
4. Capacity building of staff_____	30
A. Wildlife monitoring technique workshops	
B. Patrolling capacity enhancement workshops	
C. Prosecution / legal workshops	
D. Weapon handling and firing training	
E. Physical training	
F. Modus operandi / police training	
G. Instrument training: blowers, cutters, mobile software	
5. Maps_____	I TO XXII
6. Dossier of Tiger Poachers - - - - -	I TO 47

INTRODUCTION

Melghat means 'meeting of the Ghats', which describes the area as a large tract of unending hills and ravines scarred by jagged cliffs and steep climbs. It is located at in northern part of Amravati District of Maharashtra State in India. Melghat Tiger Reserve is one of the 9 Tiger reserves initially set up by Government of India.


The Melghat area was declared a Tiger Reserve in 1974. Presently, the total area of the Reserve is around 2029 km². The Reserve is a catchments area for five major rivers: the Khandu, Khapra, Sipna, Gadga and Dolar, all of which are tributaries of the river Tapi.

CORE AND BUFFER AREA STATEMENT

CORE (Area in ha)				BUFFER (Area in ha)			
DIVISION	FOREST	NON-FOREST	TOTAL	FOREST	NON-FOREST	TOTAL	GRAND TOTAL
SIPNA WL *	47465.02	942.58	48407.6	31879.96	3622.14	35502.1	83909.7
GUGAMAL WL *	65545.46	1050.24	66595.7	15261.13	2092.96	17354.09	83949.79
AKOT WL *	34293.92	753.27	35047.19	0	0	0	35047.19
WEST MEL	0	0	0	22046.62	2337.46	24384.08	24384.08
EAST MEL	0	0	0	17508.85	4807.98	22316.83	22316.83
AKOLA FOREST	0	0	0	1932.43	15967.48	17899.91	17899.91
BULDHANA FOREST	0	0	0	3436.5	5910.16	9346.66	9346.66
Grand Total	147304.4	2746.09	150050.49	92065.49	34738.18	126803.67	276854.16

* AREA UNDER CONTROL OF MELGHAT TIGER PROJECT

PI-DIAGRAM SHOWING AREA DISTRIBUTION OF MTR



NAME OF ZONE	AREA (in sq.km.)
CORE	1500
MTR BUFFER	529
TOTAL	2029
BUFFER OUTSIDE MTR	739

The forest is tropical dry deciduous in nature, dominated by teak (*Tectona grandis*). Flora consist of 769 species with 400 Genera and 97 Families. (6 species are included in Red Data Book). From the floristic study it was observed that there are 120 different grasses out of which 48 – 52 grasses are palatable for herbivorous animals.

Fauna besides majestic Tiger, comprises of, barking deer, spotted deer, sambhar, langur, nilgai, wild boars, bison, peacock, panther, sloth bear, Ratel etc. 265 species of birds are found. **Forest Spotted Owlet** was found after a gap of more than 100 years in MTR. **Caracal** one of the small carnivores, a very rare species is also found in Melghat. Viable tiger population in MTR is minimum 29 adult tigers identified during PHASE-IV (summer - 2012) Camera Trapping based tiger monitoring.

There are passes in Melghat that invaders from the north traversed to reach Berar, where the Imad Shahi dynasty had been founded in 1484. The historic forts, Narnala and Gawilgarh, guarded the main east-west ridge which is now part of tiger reserve.

There were 33 villages in the core area and 118 in the buffer area of the MTR. 9 villages out of core area have been relocated. Remaining 24 villages of core area are to be relocated in future. The villages in core area are to be relocated in a phased manner and thereafter meadow development works will be undertaken in future.

The inhabitants are mainly tribal, largely of the Korku tribe (80 per cent) and others like Gond, Nihal, Balai, Gaolan, Gawali, Halbi, Wanjari, etc. All inhabitants depend on the forest for bonafide domestic needs of firewood, timber, fodder, medicinal plants, and non-timber forest products like fruit, flowers, gum and medicinal plants. However with the establishment of Village Eco Development Committees and Resettlement efforts has reduced the anthropogenic burden on forests.

DETAILS OF CORE AREA

(i) **Name:** The area of the Critical Tiger Habitat is 1500.49 Sq.Km., falling in the heart of the Melghats. Out of this, 1150.03 Sq.Km. (Gugamal and Melghat Sanctuary) belongs to the initially declared Melghat Tiger Reserve which was declared on 22nd February 1974 and the remaining area of three Wildlife Sanctuaries namely Wan, Ambabarwa and Narnala, added to it on 27/12/2007 now comprise the core area of the Critical Tiger Habitat of the Melghat Tiger Reserve

(ii) **Location:** Situated in Satpuda hill ranges of Central India, the area of Critical Tiger Habitat of the Melghat Tiger Reserve lies in Melghat forests of Amravati, Akola and Buldhana Districts of Vidarbha region of Maharashtra, bordering Madhya Pradesh in the North and East. This area is geographically located as below.

(iii) **Melghat Tiger Reserve:**

Latitude: Between 21° 44¹ N and 21° 08¹ N

Longitude: Between 76° 39¹ E and 77° 31¹ E

Administratively, the area of Gugamal National Park, Melghat Sanctuary and Wan Sanctuary falls in Dharni and Chikhaldara Tahsils of Amravati District, Ambabarwa Sanctuary falls in Sangrampur Tahsil of Buldhana District and Narnala Sanctuary is in Akot Tahsil of Akola District. For control and Management purpose, the area of the Critical Tiger Habitat is included in three Wildlife divisions, namely; Sipna Wildlife Division, Paratwada, Gugamal Wildlife Division, Paratwada and Akot Wildlife Division, Akot.

BIO-GEOGRAPHIC LOCATION.

Satpuda maikal division of Melghat Tiger Reserve is located in 6 E central Highlands Biotic province of "6 Deccan Peninsula" Bio-geographic zone.

EXTENT AND CONSTITUTION OF AREA

The area of Critical Tiger Habitat extends over 1500.49 Sq.Km. consisting of 5 protected areas namely, Gugamal National Park, Melghat Sanctuary, Narnala, Ambabarwa and Wan Sanctuaries.

The details of the area are as follows.

PROTECTED AREA WISE DISTRIBUTION OF CRITICAL TIGER HABITAT.

Sr.No.	Particulars	Reserve Forest in Sq.Km.	P.F.In Sq.Km.	Non forest area in Sq.Km	Total area in Sq.Km.
1.	Gugamal National Park	361.28	-	-	361.28
2.	Melghat Sanctuary	767.36		21.39	788.75
3.	Wan Sanctuary	205.86		5.14	211.00
4.	Ambabarwa Sanctury	102.10	22.62	2.39	127.11
5.	Narnala Sanctuary	12.35	-	-	12.35
	Total	144.95	22.65	28.92	1500.49

Tiger is a territorial animal, partial overlaps of resident male territories in an area also occur. Several female territories do occur in an overlapping manner within the territory of a male tiger. Study and analysis of available research data on tiger ecology indicates that the minimum population of

tigresses in breeding age, which are needed to maintain a viable population of 80-100 Tigers in and around core area requires an inviolate space of 800-1000 Sq.Km. Tiger being "Umbrella Species" this will also ensure viable population of other wild animals like co predators and prey species thereby ensuring the ecological viability of the entire area/Habitat. This necessitates the creation of buffer area. The buffer area absorbs "shock" of poaching pressure on population of tiger and other wild animals. In case of severe habitat depletion in buffer areas the source population would get targeted and eventually be decimated.

DETAILS OF BUFFER AREA

The National Tiger Conservation Authority, Government of India, Ministry of Environment and Forest vide its letter no. 1-30/2003-PT (Part), dated 9th September 2010 has conveyed its approval for declaring 1268.03 sq.km. (920.65 sq.km. forest area and 347.38 sq.km. non-forest area) as a "Buffer Zone" of the Melghat Tiger Reserve, under section 38 (v) of the Wildlife (Protection) Act 1972, on the basis of the provisions contained in Wildlife (Protection) Act 1972 and the approval from the NTCA, the Government of Maharashtra issued a notification WLP-10-10/Q-139/F-1, dated 29th September 2010 declaring the area of 1268.03 sq.km. as Buffer Zone of Melghat Tiger Reserve.

NAME, LOCATION, CONSTITUTION AND EXTENT

Buffer zone of Melghat Tiger Reserve is mainly situated in the Satpura hill ranges of Central India. It lies in Melghat forests of Amravati, Akola and Buldhana district in Vidarbha region of Maharashtra, bordering Madhya Pradesh in the North and East.

Its area is geographically located as given below :

Latitude : Between 21⁰ 07' N and 21⁰ 45' N


Longitude: Between 76⁰ 37' E and 77⁰ 31' E

Altitude : 312 M to 1178 M above MSL.


The area comprises partly, the area in-charge of Chief Conservator of Forests and Field Director, Project Tiger Melghat, Deputy Conservators of Forests, East Melghat, West Melghat, Akola and Buldhana forest divisions.

Constitution: The area is consisting of the Reserve forest and non forest area. The abstract of area included is given in table below.

Sr. No.	Name of the Division	Reserve Forest area (ha.)	Non forest area (ha.)	Total area (ha.)	No. of villages
1	Sipna Wildlife Division MTR	31879.96	3622.14	35502.10	25
2	Gugamal Wildlife Division MTR	15261.13	2092.96	17354.09	14
3	West Melghat	22046.62	2337.46	24384.08	12
4	East Melghat Dn. Chikhaldara	17508.85	4807.98	22316.83	23
5	Akola forest Dn. Akola	1932.43	15967.48	17899.91	35
6	Buldhana Forest Dn. Buldhana	3436.50	5910.16	9346.66	09
	Total	92065.49	34738.18	126803.67	118



Critical Tiger habitat is surrounded by the total buffer area, 1268.04 sq.km. Graphical Representation of core area visa-vis the buffer is as follows-



LEGAL STATUS:-

1.05 The area 35502.10 ha. of Sipna Wildlife Division and 17354.09 ha. of Gugamal Wildlife Division comprising 39 village declared as buffer of Melghat Tiger Reserve as per notification dated 29th September 2010 was previously Multiple Use Area of MTR and has got legal status of Reserve Forests. The area was part of Melghat Sanctuary from 1985 till 1994 when Melghat Tiger Sanctuary was reconstituted and renamed as Melghat Sanctuary. The area was treated as

additional buffer area of core zone. It was under the administrative control of the territorial forests divisions till May 1999. After reorganization of area in 1999, the entire area of Melghat Sanctuary and the Multiple Use Area was brought under the administrative control of directorate.

The area comprised in Akola, Buldhana, East Melghat and West Melghat divisions declared as buffer of Melghat Tiger Reserve has got legal status as per the notification issued by the State Government in respect their of.

Sr No	Name of the Forest Division	Forest area	Non Forest area	Total area	No. of Villages
1	Sipna Wildlilfe Division, Paratwada	31879.96	3622.14	35502.10	25
2.	Gugamal Wildlilfe Division, Paratwada	15261.13	2092.96	17354.09	14
3	West Melghat forest Division, Paratwada	22046.62	2337.46	24384.08	12
4	East Melghat forest Division, Paratwada	17508.85	4807.98	22316.83	23
5	Akola forest Division, Akola.	1932.43	15967.48	17899.91	35
6	Buldhana forest Division, Buldhana.	3436.50	5910.16	9346.66	09
	Total	92065.49	34738.18	126803.67	118

ADMINISTRATIVE CONTROL

The entire area of Melghat Tiger Reserve is administratively controlled by Chief Conservator of Forests and Field Director having headquarter at Amravati. The area has been divided into three Wildlife Divisions; namely Sipna Wildlife Division, Paratwada, Gugamal Wildlife Division Paratwada and Akot Wildlife Division Akot. Entire area of the Reserve including the area of Wan, Ambabarwa and Narnala

sanctuaries along with 3 Deputy Conservator of Forests and their staff has been put under Directorate through the Government of Maharashtra Order No. WLP/1094/Pra 211/F-1/Dated 26th April 1999 for unified Control.

DIVISION WISE DISTRIBUTION OF CRITICAL TIGER HABITAT AREA IN M.T.R.

Name of Division	N.P	Sanctuary			Comptts.
		Forest Area in sq. km.	Non Forest Area in sq. km.	Total Area In sq. km.	
1	2	3	4	5	9
Sipna W/L Dn.	Nil	474.65	9.42	484.07	213
Gugamal W/L Dn.	231.39	225.76	9.25	466.40	197
.Akot W/L Dn.	129.89	409.88	10.25	550.02	179
Total of M.T.R. Circle	361.28	1110.29	28.92	1500.49	589

Total area of Critical Tiger Habitat under Melghat Tiger Reserve is as under-

Gugamal National Park- 361.28 Sq.kms.

Forest area of Sanctuary- 1110.29 Sq.kms.

Non Forest area of Sanctuary- 28.92 Sq.kms.

Total of Critical Tiger Habitat- 1500.49 Sq.kms.

LEGAL STATUS OF GUGAMAL NATIONAL PARK AND MELGHAT SANCTUARY.

Govt. of Maharashtra, Revenue & Forests Department vide Gazette Notification No. WLP 1978/10553 (9), F-5, Dated 5th September 1985, declared an area of 1597.23 sq km as Melghat Tiger Sanctuary. Govt. of Maharashtra Revenue & Forests Department vide Notification No./WLP-1086/18061/F-5/Dated 27 November, 1987 declared its intention to constitute an area of 361.80 sq. km. as a National Park. The total area of Melghat Tiger Reserve was enhanced from 1597.23 sq. km. to 1624.30 sq km. on 27.11.1987. Govt. of Maharashtra. Revenue & Forests, Department vide Gazette

Notification No. WLP- 1092/Pra-526/ F-5, dated 15.2.1994 reconstituted the area of Melghat Sanctuary to 1150.03 sq km on administrative ground. Reserve Forest area of Melghat Sanctuary has been finally notified as Melghat Sanctuary vide Notification No.W.L.P-10-2000, C.R- 41/F- 1/ dated 6th November 2000 admeasuring 767.36 Sq km. Final notification about Gugamal National Park has been issued vide No. WLP-1098/CR-135/F-1/Dated 8th August, 2000 admeasuring 361.28 sq km.

ADMINISTRATIVE SETUP

DIVISION	RANGES	ROUNDS	BEATS
SIPNA	5	31	96
GUGAMAL	4	18	67
AKOT	5	19	66
TOTAL	13	68	229

MELGHAT TIGER RESERVE CONSERVATION FOUNDATION is established on 10th February 2009 according to article 38(X) of Wildlife Protection Act, 1972. The Foundation act as fund repository through which various works like conservation, eco development and research is taken.

2. S – W – O – T A N A L Y S I S

A SWOT analysis (SWOT matrix) is a structured planning method used to evaluate the strengths, weaknesses, opportunities, and threats involved in a organisation. The technique is credited to Albert Humphrey, who led a convention at the Stanford Research Institute (now SRI International) in the 1960s and 1970s using data from Fortune 500 companies.

Setting the objective should be done after the SWOT analysis has been performed. This would allow achievable goals or objectives to be set for the organization.

- **Strengths:** characteristics of the organization (Melghat Tiger Project) that give it an advantage over others.
- **Weaknesses:** characteristics that place the organization at a disadvantage relative to others
- **Opportunities:** elements that the project could exploit to its advantage
- **Threats:** elements in the environment that could cause trouble for the business or project

Identification of SWOTs is important because they can inform later steps in planning to achieve the objective.

First, the decision makers should consider whether the objective is attainable, given the SWOTs. If the objective is *not* attainable a different objective must be selected and the process repeated.

Users of SWOT analysis need to ask and answer questions that generate meaningful information for each category (strengths, weaknesses, opportunities, and threats) to make the analysis useful and find their competitive advantage.

S – W – O – T A N A L Y S I S O F M E L G H A T T I G E R P R O J E C T

STRENGTH:

1. STRONG WIRELESS COMMUNICATION NETWORK,
2. VEDC VILLAGES IN FAVOUR OF CONSERVATION,
3. WILDLIFE CRIME CELL,
4. SUFFICIENT NUMBER OF VEHICLES,
5. INTERNET CONNECTIVITY AT INTERIOR RANGE OFFICES

WEAKNESS:

1. LACK OF SPECIAL TIGER PROTECTION FORCE,
2. HIGH ANTHROPOGENIC PRESSURES IN MELGHAT,
3. LOW KEY TOURISM
4. LACK OF INFRASTRUCTURE:
QUARTERS, ELECTRICITY AND LOW COMMUNICATION ACCESSIBILITY
5. RUGGED HILLY LANDSCAPE LEADING TO LACK OF ACCESSIBILITY

6. LOW HUMAN RESOURCE:

A. ONLY ONE CLERK AT RANGE LEVEL

[Every range office which is equivalent to Tahasil Office; area and work-wise RFO is entrusted variety of work, larger workload than Tahsil. RFO does policing, protection, conservation, research, DDO, employment provider, JFM/VEDC co-ordinator and some quasi-judicial functions. He has only one clerk at his help. He should be assisted by at least 3 clerks for Establishment and pay; Offence and CC II; and a General Clerk. Range officer is a supervisory, manager kind of post. Due to overloading of clerical work, he has to do it by self. It neglects his job of supervision and monitoring and pushes him down to labor work.]

B. VACANT KEY POSTS

C. AGING STAFF

7. PRESENCE OF TRADITIONALLY POACHING COMMUNITIES,
8. HIGH RATES OF UNEMPLOYMENT AMONG VILLAGES OF TIGER RESERVE
9. LONG BOUNDARY WITH MADHYA PRADESH

OPPORTUNITY:

1. NEW TECHNOLOGY SUPPORT,
2. DETERREANCE THROUGH PROSECUTION,
3. RICH DATABASE OF OFFENDERS

THREATS:

1. POACHING:
SUBSISTENCE POACHING, REVENGE KILLING, EMERGENCE OF ORGANISED SYNDICATE
2. ENCROACHMENT
3. FIRE
4. EPIDEMIC
5. ILLICIT CUTTING:FUEL WOOD CONSUMPTION
6. GRAZING

Based on the SWOT analysis, the objectives are set:

1. Higher reporting of poaching crimes at initial stages(first year)
2. Reduced incidences of poaching in later stages. (Second year)
3. Continuous monitoring of individual tigers
4. Conviction and rigorous punishment to poachers through continuous follow up of court cases
5. Monitoring of suspicious offenders through Wildlife Crime Cell
6. Creation of strong information network
7. Stable tiger population in four years
8. Creation of VEDCs in all villages of Melghat Tiger Reserve
9. Rehabilitation of all villages of core area of Melghat tiger Project.
10. Creation of STPF for Melghat

3. STRATEGIES

The poaching of tiger and their prey base is main concern in Melghat. There are other offences like encroachment, fire and grazing which causes habitat destruction. The probability of passing disease from domestic cattle to wild animals is also considered to cause epidemic. The Strategy is based on 3 areas of work:

- | | | |
|----------------|---|---------------------------------------|
| 1) PERSUE | : | PEOPLE |
| 2) PREVENT | : | POACHING |
| 3) PREPERATION | : | FOR HANDLING OF UN-FAVORED INCIDENCES |

1) PERSUE :

The pursuance strategy would be most effective strategy in long term. If people join hands in conservation work of Melghat Tiger project, the conservation will be permanent and swift. An all year employed hand will not have time to go for hunt in forest.


The tiger project has established Village Eco-development Committees (VEDC) and distributed 10 lakh Rs per VEDC for the upliftment of lower strata of society. The main aim is to provide better means of livelihood which will reduce their dependence on forest. It includes:

1. Distribution of LPG gas stove and cylinders, biogas and Green Chulhas.
2. Distribution of high mulching cows
3. New alternative business techniques: Vermicompost, Medicinal Plant cultivation, Sewing.
4. Propagation of Cultural tourism, Folk dance groups, Adventure tourism
5. Wildlife tourism, guide and hospitality trainings to locals
6. Reduction of goats and low yielding cattle
7. High yielding variety agricultural seeds
8. Short term low interest loans
9. Sports instruments

The Melghat tiger project is also providing employment through Plan schemes, Non-plan schemes and MREGS to locals. The buffer areas should employ larger number of people.

The people involvement is increasing and volunteer protection groups should be formed among VEDCs to patrol the areas in and around villages.

However the issue of encroachment in Melghat Tiger Project needs iron hand treatment.



___ GREEN CHULHA

EDC EARNING FROM JAN 2012 TO JAN 2013 FROM ECOTOURISM FACILITIES.


NAME OF EDC	GUIDE FEE	CANTEEN FEE / HOUSEKEEPING	PARKING FEE	PENALTY	TOTAL
SHAHANUR	13490	173685	1745	1670	190590
SEMADOH	15840	45500		90200	151540

Total earning through VEDC in MTR = 3,42,1130

(There are 20 guides. Guide fee is 220/-. In Semadoh, if 8 vehicles go for jungle safari daily for 9 months the total guide fee is 15840.



TRAINING OF VERMICOMPOST TO VILLAGERS



POULTRY TRAINING OF VEDC VILLAGES



CULTURAL TOURISM

2) PREVENTION:

The ratio of forest area to be guarded against the number of guarding staff is very much twisted. On an average a beat guard has to protect an area of 700ha to 1000ha of forests. He has no permanent assistant. He has to work 24 hours shift. There is no technology to his help. The area to be protected is highly rugged hilly landscape. The foot patrolling becomes quite cumbersome and tiring.

Foot patrolling should be done of sensitive areas which comprises

1. Tiger presence areas (HIGH RISK ZONE)
2. Waterholes and PIP areas (HIGH RISK ZONE / SEASONAL RISK ZONE)
3. Areas with previous history of poaching, (MEDIUM RISK ZONE)
4. Border areas and areas contiguous to villages (LOW RISK ZONE)

The GPS data of 5 years of Melghat Tiger Project was given to ISRO, Nagpur. They could bring out various zones requiring different degree of protection. (Maps Attached)

By concentrating above mentioned three areas one can be assure of the protection. However it is not possible to exhaustively patrol these areas by one person. So there can be help from:

1. Use of a number of PIP in beat areas. The PIP should be well distributed over the beat area.
2. Use of trap cameras. These cameras should be well hidden even from human eye.
3. Use of ride; horse, elephants will reduce the fatigue of the beat guard and will certainly enhance the protection.
4. Use of PDA, CCTV cameras on entry and exit points. However due to remoteness, the use of internet and phone facilities becomes useless. The price of such devices is also a binding factor. The staff also requires training to use new technology.
5. In future a beat guard may be assisted by 2 permanent assistants, so the surveillance over beat area becomes efficient.



PATROL GROUP UNDER DCF, GUGAMAL IN A PROTECTION CAMP

General instructions for patrolling:

1. Foot Patrol should be in the morning and evening time so that fresh evidences can be collected.
2. A foot patrol should cover all the 4 important areas mentioned above.
3. Patrol should look for various evidences like:
 - a. pugmarks of carnivores,
 - b. footprint of humans,
 - c. wired traps,
 - d. iron trap places,
 - e. stone Chulhas,
 - f. hides.
4. Patrol should carry:
 - a. Litmus paper
 - b. Camera
 - c. GPS
 - d. Walky talky
 - e. A small knife
 - f. Water bottle
 - g. tape

- h. Glass, trace paper and sketch pen
 - i. PIP register
 - j. POR book
 - k. Beat hammer
 - l. Memory cards, batteries to replace in trap cameras
 - m. Diary
 - n. Torch
 - o. A backpack to keep all things.
5. Patrol should check PIP and mention the same in the PIP register. After reading PIP should be cleaned and reset for new entries.
 6. Any evidence leading to possible poaching / entry of poachers should be reported to Ranger and a group patrol should be formed and area must be investigated thoroughly. If required, a large patrol group can be formed with the help of adjoining range staff.
 7. A patrol should report to the protection camp registers in the way of patrol irrespective of jurisdiction.
 8. A border patrol group should report on the nearest protection camp outside his jurisdiction.
 9. The reporting on protection camp register should be in detail. And all details like day, date, time of patrol, animals sighted, respective GPS reading should mention in it.
 10. Group patrol should be done in silence.
 11. In monsoon if needed patrol should be done one horse or elephants



PIP MAKING TRAINING

Separate patrol plans should be made for different seasons. There should be two: summer and monsoon division specific patrol plans. Elephant patrol should be employed in monsoon season when roads do not support vehicles.

Vehicle patrol should be utilized particularly in night. The night patrol areas should be around villages. Patrol should talk with villagers. It will have two pronged effect.

1. People will know that staff is patrolling in the night also.
2. Patrol will come to know whether any villager has gone in forest for hunting.

The festival seasons like Holi and Diwali are traditionally poaching seasons. A group patrol consisting of 5 to 8 members should patrol the areas thoroughly. The information specific patrols should be done. A division should have at least one patrol per range during festive season.


With the aim to cover whole area under patrolling at least two rides per round or per protection camp should be provided in near future. For the purpose horses or motorbikes can be effective. However horses are more effective and cheap than motorbikes:

1. Horses are free from air and sound pollution.
2. Horses are efficient in mountainous areas than motorbikes.
3. Horses require less running and maintenance cost.
4. Horses can multiply by reproduction.

Melghat tiger reserve consists of buffer zones which fall under administration of territorial forest divisions. Here in such areas, all patrolling guidelines as per the project area should be followed. Sufficient number of protection camps should be established in such areas. Being on the border these areas are more vulnerable to poaching. Therefore the adjoining tiger project staff of such areas should patrol in these areas too (OUTSIDE TIGER PROJECT JURISDICTION).

ii. Checks and documentation:

Melghat tiger reserve faced emergence of organised poaching syndicate in the year 2013-14. The poachers were nomadic and moved from one area to other. They halted around Tiger reserve area and carried out poaching. They stayed in tents and deras.




MATERIAL SIEZED DURING TIGER CASES RAIDS IN MAY 2013

So, such deras in and around tiger reserve should be thoroughly monitored. Such deras are seen in following places:

1. Paratwada and Achalapur area(Amravati Division)
2. Chandur Bazar cross near Paratwada, (Amravati Division)
3. Malhara, (Amravati Division)
4. Ghatang, Masondi (E. Melghat Division)
5. Dharni (W. Melghat Division)
6. Sindband, Motyakheda, Ranigaon, Kanjoli and Golai (W. Melghat Division)
7. Semadoh, Jarida, and bordering MP villages (Sipna Division/E. Melghat Division)
8. Akot (W. Melghat Division / Akot Division)

Such Deras:

1. Should be photographed and documented at Wildlife Crime Cell, Paratwada
2. IDs of such persons should be copied and stored at WCC, Paratwada
3. These deras should be monitored by keeping a watcher
4. The deras should report on arrival and departure at respective range offices
5. On suspicion such deras with the help of police can be raided and checked.
6. Mobile squad of respective divisions can be entrusted with this responsibility



STEEL TRAP USED FOR TIGER POACHING (SIEZED DURING DHAKANA POACHING CASE)

In the villages of Melghat and around (Mentioned above) respective RFO himself should check the Musafir registers once in every month. He should make a copy of it and keep it with him for future reference. If he felt suspicion over some person, WCC, Paratwada may be referred.

iii. Monitoring of tiger and keeping record:

Regular records of tiger presence will be maintained through following registers:

1. PIP register: Pugmark impressions of tiger record will be maintained in date-wise format
2. Camera trap register: photographic evidences record will be kept in hardcopy as well as softcopy
3. Tiger ID files will be maintained by every beat guard. In this file with the help of size and measurement of pugmark as well as photographs showing distinctive stripe pattern, tigers will be identified by the beat guard. After identification, every individual tiger will be named. The tiger will be tracked. If a tiger neither appear on PIP nor in camera traps for a period more than 1 month, adjoining beats will be checked for increased tiger presence. If tiger still not found, a POR will be issued for missing tiger. The area search operations will be done. With the help of WCC a thorough investigation will be launched.

iv. Wildlife Crime Cell:


In poaching case (10/10 dt 4/3/2013_ Dhakana Range) for the first time Call Detail Records (CDR) and Subscriber's Detail Records for mobile numbers were sought through Police Department.

Based on these records further investigation was made and locations of suspects were determined. This enabled realization of organized syndicate of tiger poachers.

The Live Tower Location (LTL) was used to know the locations of the offenders. Later the mobile companies were contacted and they agreed to give call records directly to us who prevented unnecessary delay in CDRs and LTL. This necessitated the establishment of Wildlife crime cell. It was formally inaugurated by CCF (Territorial) Amravati and CCF Tiger Project on 9/10/2103

Wildlife Crime Cell succeeded in the arrest of 34 offenders all over India. Some of notorious tiger poachers arrested are Sarju, Surajpal alias Chacha from Delhi and Ajit & Ranjit from Andhra Pradesh.

The WCC maintains a detailed bio-data of arrested offenders(Photos, Fingerprints and other relevant information)and photos of other suspects. WCC also maintains call record data of offenders and suspects.



CDR DATA ANALYSIS SHEET

Process:

CDR and SDR are obtained of offenders from mobile companies. CDRs are analyzed using software "CDR ANALYSIS AND INVESTIGATION". SDR are filled in database of software for further reference. The IMEI numbers of relevant mobile phones are also filled in database. Based on the analysis following details can be observed:

1. The numbers, whom Mr. X has called, SMSed, miscalled and received calls.
2. The time and duration of calls

3. The location from where Mr. X was calling and receiving.
4. The mobile handset Mr. X used.
5. Recording the calls of Mr. X

The Wildlife Crime Cell is monitored by Mr. Vishal Mali; ACF Gugamal Wildlife Division under the guidance of Mr. R. K. Wankhede DCF, Gugamal Wildlife Division.

Call data bas of 72 suspected Numbers.											
CALL DATA ANALYSIS											
Master Sheet				Subsc	Regd	Age	Subsc	Mobile	Mobile	Mobile	Mobile
				02/06/2015	02/06/2015	02/06/2015	02/06/2015	02/06/2015	02/06/2015	02/06/2015	02/06/2015
1	9781884878	ADHAR Redwasi	H. No. 44, College, To- Jalore, DAVDH M.P.	22	5	0	0	0	0	0	0
2	9804813402	Namdeo Rathod	A/P KUMHAR PIMPALDAN, AMBAD JALNA	47	5	0	0	0	0	0	0
3	9888888888	SUMAN LAL	HOUSE NO 85 OF ANANDRA, TANDI, DONDAR DAND Chetlagar	8	0	0	0	0	0	0	0
4	9448884888			124	0	0	0	0	0	0	0
5	9880818888	Ajay Lakhande		80	2	0	0	0	0	0	0
6	9888784888	Davind Prasad	H.No. 41, Maholi, Ward No-04, JSP, MP	51	0	7	0	0	0	0	0
7	9747848888	Prakash Talappa	H.No. 888, Vannur, Ballari, Solapur, Karnataka	0	20	0	0	0	11	15	0
8	9888713422	Dinash Chatter Singh Rathod	215, Madhakheda, Cole, Dhani	1	84	0	0	17	0	0	0
9	9871788888	Madhusingh Chatter Singh Rathod (old no)	215, Madhakheda, Cole, Dhani	0	41	0	0	0	37	0	0
10	9788410772	Rajkumar Patel	H.No. 100, Gadhaghat, To- Jalore, DAVDH MP	5	28	18	0	72	28	10	0
11	9787088888	Subscriber details to be furnished shortly, message by GSM		5	22	5	0	21	14	0	17
12	9888118422			0	84	0	20	24	17	5	0
13	9878887712	ATTHAL N PAVAN	WARD NO 12, SASANALEDAN, ROAD, AKOLA	1	1	21	0	0	0	0	1
14	9888882028	Suresh Panchang	A/P Solara Akot Akola	2	0	20	0	0	0	0	1

MASTER SHEET OF CRIMINAL MOBILE DATA

Obtaining details of CDR, SDR and LTL and its analysis is carried out by Mr. Parikshit Damhare (tractor cleaner). His inquisitive and probing analysis of data has led to the success.

Wildlife Crime Cell has following facilities:

1. Cyber Cell equipped with Wi-Fi and computers
2. CDR analysis software and skilled persons
3. Forest Legal Forum of Advocates and for free legal advice and consult
4. Online Government Free Message (SMS) Facility
5. Custody Room with 24 hours electronic recording facility
6. Video facility to take statements of accused
7. Rest Room for Staff,
8. Room for storing seized materials: Malkhana,
9. Metal detector, spy audio, video recording devices

However there is necessity to strengthen wildlife crime cell.

1. Strengthening of custody room,
2. Authorization of DyCF Gugamal W.L. Division as Nodal Officer for interception,
3. Creation of sniffing Dog Squad,
4. Purchase of new upgraded software,
5. Creation of Forensic Lab,
6. Creation of Conference Hall,
7. Creation of Law Library,
8. Web-site creation.

v. Monitoring and Supervision

Monitoring is an important issue and should be addressed responsibly:

RFO level:

1. Should check every protection camp in a week.
2. Should stay at least 2 days / week on protection camp
3. Should do foot patrolling 2ce in a week
4. Should check at least 5 PIP and 5 waterholes /round/week.
5. Should check Tiger ID file of every beat guard once in a month
6. Should maintain his own PIP register, Tiger ID file, waterhole check register, patrolling register, supervision and monitoring register

ACF level:

1. Should check every protection camp once in three months.
2. Should stay at least 2 days / week on protection camp
3. Should do foot patrolling 2ce in a week
4. Should check at least 5 PIP and 5 waterholes /range/week.
5. Should check Tiger ID file of every Range officer once in a month
6. Should maintain his own PIP register, Tiger ID file, waterhole check register, patrolling register, supervision and monitoring register

DCF level:


1. Should check every protection camp once in six months.
2. Should do foot patrolling 2ce in 3 months.
3. Should check all supervision files of RFO and ACF once in a month
4. Should maintain his own Tiger ID file.

CCF level:

1. Should check protection camp in a tour.
2. Should check Tiger ID file of every DCF once in a month
3. Should maintain his own Tiger ID file.

Co-ordination with neighboring state:

Madhya Pradesh shares a long boundary with Melghat. One CCF / DCF level meeting once in every six months. In this meeting the case file copies recorded in last 6 months should be exchanged. The photographs and fingerprints of offenders should be exchanged. Co-operation to catch offenders beyond borders should be sought. A joint team can be made for specific case offender search and arrest.



INTERSTATE MEETING ORGANISED BY MELGHAT TIGER PROJECT IN SEMADOH 2013

Hi-tech supervision:

The use of new technology is quite essential in monitoring tiger movement. The satellite imagery can be used to analyze the data. The GPS data is fed to digitized map and it analyzes the areas with high and low risk zones.

Melghat tiger project is also working on a Drone project. In this program camera fixed drones (Unmanned Aerial Vehicles) will be deployed in the airspace of Melghat to monitor the movement of possible poaching.

In near future the tigers can be radio colored and monitored through it.

3. Prosecution:

Deterrence is a major factor which creates fear in the minds of possible offenders. Prosecution guaranteeing conviction leads to deterrence. Therefore energies put in prosecution may not directly help conservation but it certainly hinders the action of future poachers.

Investigation is pillar over which the court cases stands or falls. Following instructions should be followed during investigation:

1. POR should be registered without delay on the receipt of first information of offence.
2. Later inquiry should be done and arrests of offenders should be carried out.
3. Discovery Panchnamas according to section 27 of Indian Evidence Act 1872 should be done.
4. Spot Panchnamas with all possible surrounding details should be made
5. Statements of witnesses in front of accused should be recorded
6. SOPs given by NTCA regarding carcasses disposal should be followed
7. The post mortem should be done by Government Veterinary Doctor
8. Detailed database of offenders should be made.

The legal proceedings should be followed very closely. Bails in tiger poaching cases should be opposed with the help of previous Court Cases Reference. Most of the poachers are nomads and once released on bail, they vanish beyond trace.

Media management is a key after poaching incidence. Heavy criticism of forest department follows after poaching cases. Honorary Wildlife Warden and NGO personnel should be thoroughly included in investigation as Panchas. This will not only reduce the criticism but also will set aside any allegation of corruption, human right violation, etc.

4. Mitigation of other incidences:

a. Management of Man-Animal conflict:

Man animal conflict is a major concern in Melghat. There are several incidences of:

1. Sloth bear attacks
2. Cattle kill
3. Tiger attacks on human (Very rare)

In case of human attack:

1. Immediate medical help should be provided by the tiger project staff
2. Mob control should be done very efficiently to avoid any retaliatory attack on wild animal
3. Only as last option the animal should be immobilized

In case of cattle kill:


1. Make a panchnama of kill
2. Place cameras around kill
3. Keep a watch over the kill for two weeks
4. Provide the compensation to the owner of cattle as soon as possible.

Fire, encroachment, grazing and illicit cutting leads to destruction of tiger habitat. However there are high anthropogenic pressures. The people in Melghat are totally dependent on forest for firewood, fodder and timber for their huts. Unless they get alternative employment opportunity, the dependence will continue irrespective of forest department's efforts.

4. Capacity building of staff:

The staff can be trained for various skills and technologies as follows:

- A. Wildlife monitoring technique workshops: Pugmark impression studies and identification, Camera trap use, identification of individual tigers by differentiating pugmark impressions and stripes.
- B. Patrolling capacity enhancement workshops: method to increase the efficiency of patrol
- C. Prosecution / legal workshops: to make prosecution better and stronger
- D. Weapon handling and firing training
- E. Physical training
- F. Modus operandi / police training



PIP TRAINING

FINGER PRINT TRAINING


A black and white photograph showing a man in a light-colored, possibly military or official uniform, operating a mechanical device. The device has a large flywheel and various pipes and valves. The man is standing in a narrow, cluttered alleyway or courtyard. In the background, another person is visible, partially obscured by a metal gate or fence. The scene appears to be from a historical or documentary context.

TRAINING OF GRASS CUTTER


REMOTE SENSING AND GIS INPUTS FOR HABITAT MAINTENANCE AND MANAGEMENT OF TIGER, MELGHAT TIGER RESERVE



Meghat Tiger Reserve - Rehabilitation of Villages



Meghat Tiger Reserve - Proposed buffer zones




SUITABILITY ANALYSIS FOR SALT LICKS – MELGHAT TIGER RESERVE

Proposed Locations for Salt Licks

Total no. 100

Criteria Applied



1. Buffer of Waterhole Structures
2. Buffer of Protection Huts
3. Buffer of Roads and Settlements
4. Ungulate Density



Legend

- Proposed Salt Licks (Red dot)
- Suitable Area (Blue)
- Ungulate Density
 - Very Low Density (Dark Green)
 - Low Density (Medium Green)
 - Moderate Density (Light Green)
 - High Density (Yellow)
 - Very High Density (Orange/Pink)

Proposed Sites for Check Dams



Criteria applied



1. Water Availability
2. Total Animal Density
3. Slope
4. Drainage
5. Road and Settlement Buffer

Legend


- CHECK DAM
- Suitable Areas for CD
- Drainage

0 6,000 12,000 24,000 Meters

Proposed Sites for Nala Bunds



Proposed Sites for Percolation Tanks



Criteria Applied

1. Water Availability
2. Total Animal Density
3. Slope
4. Drainage
5. Road and Settlement Buffer

Legend


- Drainage
- Suitable areas for PT
- PERCOLATION TANK

SUITABILITY ANALYSIS FOR WATERHOLES

Beatwise Priority for Waterholes

Criteria Applied

1. Water Availability
2. Total Animal Density
3. Slope
4. Drainage
5. Road and Settlement Buffer




Legend

Waterhole


Beatwise Priority

- Very High
- High
- Moderate
- Low
- Very Low

Prioritization of Protection Huts




Suitability Analysis for Protection Huts



Criteria

1. Schedule-wise Animal density
2. Poaching Risk Zones
3. Illicit Felling Beats
4. Water availability
5. Road & Settlement




SUITABILITY ANALYSIS FOR WATCHTOWERS

Proposed Locations for Watch towers

Criteria Used

1. DEM
2. Fire History
3. NWFP Collection
4. NDVI
5. Road Buffer
6. Settlement Buffer




Fire Risk Map for MTR


Criteria Used

1. Fire History Map
2. Forest Crown Density Map
3. NWFP collection Map
4. Slope
5. Buffer for Road and settlement

Share of Fire Risk area of MTR (%)




Legend




Fire History Map for MTR

Area Burnt for each year




Legend Fire History Map




0 8,500 17,000 34,000 Meters


Leopard-Prey Availability Relation
in MTR




Distribution of Territories





Tiger-Prey Availability Relation
in MTR



Tiger - Leopard Territorial Overlap




Probable Leopard Territory Extent Areas



Leopard Details


M - Male
F - Female
J - Juvenile
Total Male = 38
Total Female = 42
Total Juvenile = 0
Total Individuals = 80





Legend

PLASTER_CAST

Gender




Probable Tiger Territory Extent Areas





Tiger Details

M - Male
F - Female
J - Juvenile
Total Male = 22
Total Female = 32
Total Juvenile = 6
Total Individuals = 60



POACHING RISK ZONES IN MELGHAT TIGER RESERVE




Legend

Compartments

High


Low



0 3.75 7.5 15 Kilometers

NWFP COLLECTION PRESSURE IN MELGHAT TIGER RESERVE

Buchanania lanzan




Phyllanthus emblica




Diospyros melanoxylon




Terminalia chebula



Madhuca latifolia









Total NWFP Pressure



Legend
High
Low

Based on wildlife census data


HERBIVORE DENSITY AND DIVERSITY IN MELGHAT TIGER RESERVE




Based on wildlife census data

CARNIVORE DENSITY AND DIVERSITY IN MELGHAT TIGER RESERVE


HAYENA




JACKAL




CARNIVORE DIVERSITY




BEAR



WILDDOG








CARNIVORE DENSITY




Based on wildlife census data



BIOTIC DISTURBANCES IN MELGHAT TIGER RESERVE



Legend




MELGHAT TIGER RESERVE



INDEX

AREA UNDER PROJECT DIRECTORATE	2023.06 SQ KM.
CRITICAL TIGER HABITAT (CORE AREA)	1500.50 SQ KM.
BUFFER AREA WITH BUFFER	828.86 SQ KM.
EAST MELGHAT	223.17 SQ KM.
WEST MELGHAT	243.84 SQ KM.
AKOLA FOREST DIV.	179.00 SQ KM.
BULDHANA FOREST DIV.	93.46 SQ KM.
RANGE HEAD QUARTER	
COMMITTEE BOUNDARY & COMMITTEE NO.	1070
REST HOUSE	
WIRELESS STATION	
RIVER	
NATURE INTERPRETATION CENTER	
ENTRY FEE NAKA	
DIVISION BOUNDARY	
WILDLIFE DIVISION	
TEMPLE	

प्राज्ञ



संकलन, लेखन व मांडणी:

श्री. विशाल बनसोड, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती जिल्हा.

मार्गदर्शन

श्री. एस. एस. मिश्रा, अपर मुख्य प्रधान वनसंरक्षक, नागपुर

श्री. के. पी. सिंग, मुख्य वनसंरक्षक ठाणे

श्री. डॉ. मोहन झा, मुख्य वनसंरक्षक, अमरावती वनवृत्त

श्री. एम. एस. रेडडी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पंच व्याघ्र प्रकल्प

श्री. डॉ. दिनेश त्वागी, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

संकलन:

श्री. जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, पुर्व मेळघाट.

श्री. नंदकिशोर काळे, सहाय्यक वनसंरक्षक, अपर मुख्य

प्रधान वनसंरक्षक कार्यालय, नागपुर.

श्री. विशाल माळी, सहाय्यक वनसंरक्षक, गुगामल

वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा.

श्री. बी.एच. विरसेन, सहाय्यक वनसंरक्षक, शिकार

प्रतिबंधक पथक, नागपुर डिवीजन.

श्री. जगनाथ, सहाय्यक वनसंरक्षक, पुर्व मेळघाट.

श्री. झुरे, सहाय्यक वनसंरक्षक, सहयाद्री व्याघ्र प्रकल्प.

श्री. लक्ष्मण आवडे, व.प.अ., उमरेड करंडला अभयारण्य.

श्री. एस.एस. पाटील, राधानगरी अभयारण्य.

श्री. विशाल बनसोड, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती.

श्री. वैभव चतुर्वेद, डब्लू. डब्लू. एफ. मंडला, मध्यप्रदेश.


श्री. आशिष डगवार, वन्यजीव प्रेमी, नागपुर.

श्री. विशाल पाटील, संशोधक, मेळघाट.

श्री. परिक्षित डंबारे, वन्यजीव गुळे विभाग, मेळघाट.

वाईल्ड लाईफ काईम कंट्रोल ब्युरो, जबलपुर, मध्यप्रदेश.

वाईल्ड लाईफ काईम कंट्रोल ब्युरो, दिल्ली.



बहेलियाच्या डे-यावरून जप्त केलेले साहित्य

वन्यजीव तस्करीचा इतिहास बघता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मध्यप्रदेशातील बहेलिया लोकांचा सहभाग.

हि बहेलीया लोक आपल्या संरक्षित जंगलामध्ये येवून

योजनाबद्ध पद्धतिने वाघांची शिकार करीत आहे, त्यांना


अटकाव घालण्याकरीता आपल्याला त्यांच्या कार्यपद्धतीचा

अभ्यास करणे अत्यंत महत्वाचे आहे.

बहेलिया लोकांची कार्यपद्धती :


- ◆ बहेलिया संरक्षित जंगलाच्या काठावर आपला डेरा (बेस कॅम्प) तयार करून राहतात. यावेळी ते उपजिवीकेसाठी किंवा लोकांना दर्शविण्यासाठी प्लास्टीकची फुले, रुद्राक्षमाळा, नागमणी इत्यादी वस्तु विकण्याचा व्यवसाय करतात.
- ◆ डेरा (बेस कॅम्प) संरक्षित जंगला नजिक साधारणतः ५ ते १० किमी अंतरावर आढळून आलेले आहे. अत्यंत तकलादू झोपड्या बांधतात.
- ◆ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड व वेळ प्रसंगी पळून जाण्यासाठी रस्ते या गोष्टींचा विचार करून डेरा करण्यात येतो.

- ◆ डे-यावर राहत असतांना बहेलिया शिकारी सभोवतालच्या जंगलात फिरून वाघांच्या अस्तित्वाचा अभ्यास करतात.
- ◆ नजिकच्या संरक्षित जंगलील गावात ओळखी करून वनविभाग व त्यांची संरक्षण प्रणाली व वाघांच्या हालचाली इत्यादी गोष्टींचा अभ्यास करतात.
- ◆ डे-यावर राहत असतांना शिकारीसाठी लागणारे लोखंडी सापळे डे-यापासून दूर जमिनीत गाडून ठेवले जातात अथवा झाडावर लपवून ठेवले जातात.
- ◆ जंगल क्षेत्रात राहणा-या स्थानिक सहका-याच्या माहितीच्या आधारावर किंवा स्वतः मिळविलेल्या माहितीच्या आधारावर शिकारीची जागा व अंदाजे वेळ निश्चित केली जाते.
- ◆ प्रत्यक्ष शिकारीसाठी डे-यातून फक्त पाच-सहा लोक जंगल क्षेत्रात प्रवेश करतात व शिकार स्थळावर गुप्त रित्या पोहोचतात. लोखंडी सापळा सांघरणतः सायंकाळी लावण्यात येतो व पहाटे शिकार फसली नसेल तर पुन्हा काढण्यात येतो.
- ◆ शिकार स्थळानजिक गुप्त रित्या राहून हिच पध्दत शिकार सापळयात अटके पर्यंत करीत राहतात.
- ◆ वाघ सापळयात अडकल्यावर काठिने अथवा तत्सम वस्तुने त्याच्या तोंडावर प्रहार करून त्याला ठार करण्यात येते.




जख केलेले साहित्य


- ◆ अत्यंत तातडीने सर्व सहकारी वाघाची कातडी सोलण्याचे व हाडे काडण्याचे काम करतात. पाच सहा लोकांचा हा गट सांघारणतः एक ते दिड तासात आपले काम पूर्ण करून उरलेल्या मासांची विल्हेवाट सुद्धा लावतात.
- ◆ जंगलातून थेट डे-रावर कातडे व हाडे घेवून न येता रस्त्यात योग्य ठिकाणी कातडे व हाडे लपवून ठेवतात.
- ◆ कातडी व हाडाचा वास येवू नये म्हणून काही वेळा त्याला त्रि वासाचे अत्तर लावण्यात येते.
- ◆ फोनवर व्यापाराशी बोलून पैसे व मालाच्या देवाण घेवानाची बोलणी केली जाते.
- ◆ माल बोलनी नुसार निश्चित स्थळी पोहचवून दिल्या जातो अथवा बरेचदा व्यापारी स्वतः किंवा त्याचा माणूस स्वतः येवून माल घेवून जातो.
- ◆ मालाच्या देवान घेवान मध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग असतो.



लोखंडी सापळे



पेलविक बोन



वाघाचा सांगाडा



वाघाची कवटी





वाघाची कवटी



पायांची हाडे



स्कॅपुला (खांद्यावरील हाड)



नकली वाघ नखे

बरेचदा असे आढळून आले आहे की, असली वाघ नखे ही नकली वाघ नखे आहे व नकली वाघ नखे ही असली असल्याचा देखावा निर्माण केला जातो. त्यामुळे अश्या प्रसंगी आपण असली वाघ नखे असे समजून कार्यवाही करावी व नमुने प्रयोगशाळेत पाठवावी.

वाघ नखे



नाव: अरकास वल्द दरकास

वडिल- दरकास, आई- मंतोषी

पत्ता: गाव- कोडे, हरदुआ जवळ, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

घटांग असवल्द शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

अरकास सन २०१३ मध्ये मेळघाट परिसरात झालेल्या शिकार प्रकरणांमध्ये प्रमुख सुत्रधारांपैकी एक आहे. वडिल दरकास याचा मृत्यु झाला असून भाऊ बंदरिया व काला हे सुध्दा शिकार प्रकरणांमध्ये आरोपी आहे.



नाव: कमला पारधन उर्फ हरिसना सदराक चव्हाण

पत्ता: गाव- हरदाखेडा, तालुका व जिल्हा- बैतुल, मध्यप्रदेश

छायाचित्र: २००७

गुन्हे:

सिपना वय्यजिव विभाग प्रकरण (पी.ओ.आर. ८९/१९ दि. २८/०१/२००७)

कमला पारधन ही प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या मदतीने शिकार करते. कुख्यात तस्कर संसारचंदशी या महिलेचे व्यवसायिक संबंध होते व ती प्रत्यक्ष माल दिल्लीला पोहचवून देण्याचे काम करीत होती. चौराकुंड रॅज मधील वाघ शिकार प्रकरणात अटक करण्यात आली होती, तसेच धारणी येथील बिबट कातडे प्रकरणात संशयित आहे.



नाव: चिकवा उर्फ कृष्णा वल्द जहर पटलेपवार

वडिल- जहर उर्फ जेर


पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग बिबट शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १/१ दि. २१/०९/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

चिकवा हा सराईत गुन्हेगार असून फावल्या वेळात चंदन तस्करीचे काम करतो. सदर इसमाचे दिल्ली, हरियाना, व उत्तरप्रदेशातील व्यापा-यांशी संबंध आहे. चिकवा स्थानिक बहेलिया व व्यापारी यांचे मध्ये मध्यस्ती करण्याचे काम देखील करतो.





नाव: कुंटर वल्द नानकासिंह

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

सिंह शिकार प्रकरण, उना-बाबरीया, गुजरात. (मार्च २००७)

सदर इसमाला गुजरात सिंह शिकार प्रकरणात अटक करण्यात आली व त्यामध्ये त्याला मा. न्यायालयाद्वारे शिक्षा सुध्दा देण्यात आली आहे. तुरुंगांतून बाहेर आल्यावर हा शिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाजवळ संशयीत स्थितीत दिसून आला होता. सदर इसम हा सराईत गुन्हेगार असून आपल्या परिसरात दिसून आल्यास त्वरीत कार्यवाही करावी.



नाव: केरू राजगौड उर्फ केरू धुर्वे उर्फ केरू आदिवासी उर्फ छक्कुलाल धुर्वे (वॉडल- छेलाल धुर्वे, आई- इंजक्शन बाई)

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिंठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००९

गुन्हे:

सि.बी.आय. केस नं. आर.सी.५७बी २००९ ई ०००४ (सन २००९)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)
डी.बी.कुपे वन्यजीव रेंज, कर्नाटका नं. ६/२००२.
उमरेड, नागपूर डिव्हीजन (पी.ओ.आर. १/२३ दि.१८/०९/२०१३)

केरू आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अनेक वन्यजीव अपराधांमध्ये सहभागी आहे. केरूचा भाऊ (अजित) व सावत्रभाऊ (कुटटू व शेरु) हे सुध्दा कुख्यात शिकारी आहे. सदर इसम आपल्या जंगल क्षेत्राजवळ दिसून आल्यास त्वरीत कार्यवाही करावी. केरू नागपूर सी.बि.आय. व नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणांमध्ये फरार आहे.



नाव: अन्वर

आई- अलबदन ऊर्फ नाझबाई वडिल- मृत

पत्ता: मध्यप्रदेश

छायाचित्र: २०१२

गुन्हे:
संशयित

हा इसम व त्याची आई (अलबदन)हे आकोट वाघ शिकार प्रकरणामध्ये आरोपी आहे. हा व्यक्ती भारा, लुची, अरकास भजन यांसारख्या कुख्यात वन्यजीव तसकरांसोबत दिसून आला आहे. योग्य तपास केल्यास बहेलिया टोळीपर्यंत पोहचता येईल. आकोट वाघ शिकार प्रकरणामध्ये फरार आहे.



नाव: भिनर उर्फ मेनर

पती- निराफल

पत्ता: गाव- बिरौली, तालुका- रिठी, जिल्हा- कटणी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

मेनर हि वाघ शिकार प्रकरणामध्ये वाघाचे कातडे एका शहरातून दुस-या शहरात नेण्याचे काम करते. सदर महिला व तिचे संपूर्ण कुटुंब अवैध शिकार प्रकरणांमध्ये सहभागी आहे. सदर महिला आपल्या जंगल क्षेत्रात दिसल्यास त्वरीत तपास करावा.



नाव: शांगी

पती- भारा उर्फ भारो

पत्ता: गाव- किल्लई, जिल्हा- दमोह, मध्यप्रदेश.


छायाचित्र: २००७

गुन्हे:

अलाहाबाद, केस नं. २३०/७, एस.टि.एफ.उत्तरप्रदेश.

नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर.३२/१३ दि.८/६/१३)

सदर महिलेला अलाहाबाद वाघ शिकार प्रकरणामध्ये २००७ मध्ये अटक करण्यात आली होती. सदर महिलेचा पती (भारा उर्फ भारो), दार (नूची), सासु (गुडडी) व सासरा (नपुस्तान) हे सुद्धा कुळ्यात तस्कर आहे. शांगी नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणामध्ये फरार आहे.



नाव: मधुसिंग वल्द लहरसिंग राठोड

पत्ता: गाव- सिनबंद (मोताखेडा), तालुका- धारणी,

जिल्हा- अमरावती, महाराष्ट्र.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

ढाकणा वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर.१०/१० दि.४/३/२०१३)

मधुसिंग व साधारणतः २५-३० कुटूंब सन २००५-०६ दरम्यान भोलखेडी, मध्यप्रदेश मधून येवून धारणी नजीकच्या सिनबंद येथे स्थायीक झाले आहे. सदर इसमाने आपला भाऊ (चिंताराम) व इतर साथिदारांच्या मदतीने वाघाची शिकार केली. मधुसिंगचे वडिल लहरसिंग राठोड हे सुद्धा खकनार रेंज, मध्यप्रदेश येथे विबट कातडे प्रकरणात आरोपी आहेत.



नाव: चिंताराम वल्द लहरसिंग राठोड


पत्ता: गाव- सिनबंद (मोताखेडा), तालुका- धारणी,
जिल्हा- अमरावती, महाराष्ट्र.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

दाकणा वाघ शिकार प्रकरण (पो.ओ.आर. १०/१० दि. ४/३/२०१३)

चिंतारामने आपला भाऊ व इतर साथीदाराच्या मदतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार केली. चिंतारामचे वडिल लहरसिंग राठोड हे सुद्धा खकनार रेंज, मध्यप्रदेश येथे बिबट कातडे प्रकरणात आरोपी आहेत.



नाव: गुडडी

पती- नपुस्तान

पत्ता: गाव- किल्लई, जिल्हा- दमोह, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००७

गुन्हे:

अलहाबाद केस नं. २३०/७ एस.टि.एफ., उ.प्र.
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पो.ओ.आर.३२/१३ दि. ८/६/१३)

सदर महिला ही वाघ शिकार प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. ही महिला स्वतः, नपुस्तान बेटालाल पटलेपवार (पती), भारा पटलेपवार (मुलगा), लुची पटलेपवार (मुलगा) हे नागपूर वाघ शिकार, व व्यापार प्रकरण व घटांग अखिल शिकार प्रकरणांमध्ये सहभागी होते.



नाव: अजित राजगोंड उर्फ अजित धुर्वे

वडिल- छेलाल धुर्वे, आई- इंजेक्शन बाई

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००९

गुन्हे:

सि.बी.आय. केस नं. आर.सी.५७बी २००९ ई ०००४ (सन २००९)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)
उमरेड, नागपूर डिक्लीजन (पी.ओ.आर. १/२३ दि.१८/०९/२०१३)
उमरेड करंडला अभयारण्य (पी.ओ.आर. १६१५/२० दि.२०/१०/२०१३)

अजित हा अत्यंत चालाख वन्यजीव तस्कर आहे. आपले भाऊ नामे कैरू कुट्टू व शेरू यांच्या मदतीने अवैध शिकार करतो. नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती आपल्या जंगल क्षेत्रात दिल्यास त्वरीत कायवाही करावी.



नाव: निराफल

वडिल- परमुलाल उर्फ नरेट पारधी

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अखल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

सदर ईसम, पत्नी (निराफल), मुलगा (सुरीवल) यांना नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकणामध्ये अटक करण्यात आली आहे. टिलीया, तिहारी (भाऊ) व लंगडिया (सुन) हे फरार आहे. सराईत गुन्हेगार असून आपल्या जंगलक्षेत्राजवळ दिसल्यास तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.



नाव: काला ऊर्फ कालू वल्द दरकास

वडिल- दरकास, आई- मंतोषी


पत्ता: गाव- कोंडे, हरदुआ जवळ, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१२

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
घटांग वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

सदर व्यक्ती आपल्या भावा सोबत वाघ शिकार प्रकरणामध्ये सहभागी आहे. वडिल (दरकास) व आई (मंतोषी) यांचा मृत्यु झाला आहे. भाऊ अरकास व बंदरिया यांना नागपूर वाघ शिकार प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणांमध्ये काला फरार आहे.



नाव: शिरी उर्फ प्रकाश वल्द बिसन चव्हाण

पत्ता: गाव- बालवा (छनेरा), तालुका व जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
ढाकणा वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १०/१० दि. ४/३/२०१३)
घटांग विबट शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १/१ दि. २१/०९/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

सदर ईसम हा सराईत गुन्हेगार असून विविध वन्यजीव तस्कर गटांसोबत काम करतो. प्रथमदर्शी हा व्यक्ती स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न करतो व तपासास सहकार्य करीत नाही. हि व्यक्ती आपल्या परिसरात दिल्यास तातडीने कार्यवाही करावी.



नाव: ममरा उर्फ ममरू उर्फ बदलू वल्द पनसारी

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
घटांग विबट शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १/१ दि. २१/०९/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)
आमडी फाटा, नागपूर डिस्कोजन (पी.ओ.आर. ३२/१५ दि. २४/०९/२०१३)

सदर इसमाला अनेक वन्यजीव अपराधा अंतर्गत अटक करण्यात आली आहे. वडिल पनसारी याचा मृत्यु झाला असून अविवाहित आहे. अरकास, भारा, लूची या शिका-यासोबत काम करतो. फावल्या वेळात पूना, महाबळेश्वर, पंढरपूर या भागात चंदन तस्करीचे काम करतो.



नाव: रेंता उर्फ रेशमा

पती- शिरि उर्फ प्रकाश

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), तालुका व जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशोधित

सदर महिला आपल्या पति सोबत अनेक शिकार प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचा अंदाज आहे. पती शिरि उर्फ प्रकाश याला वाघ शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सदर महिला दिसल्यास गुप्तपणे चौकशी करावी जेणेकरून तिच्या सहकार्यांपर्यंत पोहोचता येईल.



नाव: अर्जुन कुंगीलाल पटलेपवार

पत्ता: गाव- मौजोली, जिल्हा- जबलपूर, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

अर्जुनला नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण आणि घटांग अस्वल शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. अर्जुन नपुस्तान सोबत काम करतो. सदर इसम हा अत्यंत महत्वाच्या वाघ शिकार टोळीचा सदस्य असल्यामुळे तातडीने कार्यवाही करावी.



नाव: लड्डू ऊर्फ लुटेरिया

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

सशस्त्र

लड्डू ऊर्फ लुटेरियाच्या विरोधात सबळपुरावे नसल्यामुळे त्याला नागपूर वाघ शिकार प्रकरणांमध्ये अटक करून सोडून देण्यात आले आहे. पुढी हा नपुस्तान, लुची, भारा, अरकास यांच्या वेड्या सोबत राहतो. त्याचा पाठलाग केल्यास आपण बहेलीचा वेड्या पर्यंत पोहचू शकतो.



नाव: तिलिया उर्फ टिलीया

वडिल- परमुलाल उर्फ नरेट पारधी


पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१२

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पो.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पो.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

टिलिया हा अतिशय जुना शिकारी असलेल्या नरेट पारधीचा मुलगा असून नागपूर व घटांग प्रकरणांमध्ये फरार आहे. सदर इसमाचे संपूर्ण कुटूंब भाऊ (निराफल, दुबेर, तिहारी), वडिल (नरेट पारधी), वहिनी (मेनर, अरसाना) पुतण्या शिरिवल हे अवैध शिकारीमध्ये आरोपी आहे.



नाव: नपुस्तान बेटालाल पटलेपवार

पत्ता: गाव- किल्लई, जिल्हा- दमोह, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पो.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पो.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

नपुस्तान हा अत्यंत कुख्यात असा शिकारी आहे. नपुस्तान टोळी ही वाघ शिकार प्रकरणांमध्ये अत्यंत कुप्रसिद्ध आहे. सदर इसमाचे नेपाळ मध्ये संपर्क असून स्वतः नेपाळला जात होता. मुले (भारा व लुची) व सुना (नरम व शांगो) या सुद्धा शिकारी असून अनेक प्रकरणांमध्ये सहभागी आहेत.



नाव: मजीना

पती- संदेह

पत्ता: मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१२

गुन्हे:
संशयित

सदर महिला विविध बहेलिया बंड्यांमध्ये दिसून येते. रेशमती व तिचा मुलागा यांचे बदल सविस्तर माहिती उपलब्ध नाही मात्र हि महिला दिसल्यास गुप्तरीत्या पाठलाग केल्यास बहेलिया बंड्यापर्यंत पोहचता येईल. पती संदेह नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणांमध्ये फरार आहे.



नाव: खिलोरण

पती- होटल


पत्ता: मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००७

गुन्हे:

अलहाबाद केस नं. २३०/७ एस.टि.एफ., उत्तरप्रदेश

सदर महिला अलहाबाद येथील प्रकरणांमध्ये शब्बीर हसन या कड्यात वन्यजीव तस्कारासोबत अटक करण्यात आली आहे. सदर महिलेचा पती होटल हा स्वतःची स्वतंत्र टोळी गँग चालवितो व त्याच्या सोबत त्यांची मुले नामे छरा, भजन, व याराना असतात. सदर महिला आपल्या जंगल क्षेत्राच्या जवळ दिल्यास तात्काळ कार्यवाही करावी.





नाव: सजु उर्फ सुरजभान वल्द दिलिया बावरिया

पत्ता: अकबरपुर बरोटा, तालुका व जिल्हा- सोनीपत, हरियाणा.

छायाचित्र: २०१३

गुन्हे: दिल्ली क्राईम ब्रांच (एफ.आय.आर.१५५/१३ दि.७/९/१३)

नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)

उमरेड करंडला अभयारण्य (पी.ओ.आर. १६१५/२० दि.२०/१०/२०१३)

उमरेड, नागपूर डिब्बीजन (पी.ओ.आर. १/२३ दि.१८/०९/२०१३)

आमडी फाटा, नागपूर डिब्बीजन (पी.ओ.आर. ३२/१५ दि.२४/०९/२०१३)

सजु हा वाघाच्या अवयवांचा अवैध व्यापार करतो व त्यासाठी तो भारतातील विविध भागातील वहेलिया लोकांची मदत घेतो. सन २०१३ मध्ये सजुने महाराष्ट्रातून जवळपास ५ वाघाचे कातडे व हाडे विकत घेवून दिल्लीतील व्यापा-यास दिले. सजुला महाराष्ट्र वन विभागाने दिल्ली येथे रंगेहाथ पकडले आहे. हातावर स्वतःचे नाव व पत्नीचे नाव (पनमेसरी) गोंदिले आहे.



नाव: रंजितसिंह मंगतराम बावरिया

पत्ता: बलबिर कॉलनी, होशीयारपुर, पंजाब. (घरी राहत नाही.)

छायाचित्र: २००९

गुन्हे:

ढाकणा वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १०/१० दि. ४/३/२०१३)

नागपूर सि.बी.आय. केस नं. आर.सी.५७बी २००९ ई ०००४ (सन २००९)

आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

रंजित सिंह हा भारतातील मोजक्या व्यापा-यांपैकी एक असून वाघांची कातडी व हाडांचा व्यापार करतो. नागपूर येथे सन २००९ ला वाघाच्या कातड्यांसमवेत रंगेहात पकडल्या गेला व नंतर जामिनावर बाहेर आहे. रंजितसिंहचे नेटवर्क अतिशय मजबूत व विस्तीर्ण आहे. रंजित सिंह सद्या फरार आहे.



नाव: नकटी

पती- राँकिग


पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पो.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)

नकटी ही आपल्या शिकारी गटातील सक्रीय महिला आहे. नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण प्रकरणामध्ये फरार आहे. स्वभावाने अतिशय आक्रमक असून स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न करते. सासरा (जेर), दिर (चिकवा) व पती (राँकिग) हे सुध्दा वन्यजिव अपराधी आहे.



नाव: उजीयार उर्फ भगरू

वडिल- परेशान पारधी, आई- येरन

पत्ता: गाव- बनापूर, तालुका- तीमाला,
जिल्हा- होशंगाबाद, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पो.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पो.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)

सदर इसमाला घटांग अस्वल, प्रकरण व नागपूर वाघ शिकार प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. सदर इसम नपुस्तान सोबत काम करतो. सदर इसम हा अत्यंत महत्वाच्या वाघ शिकार टोळीचा सदस्य असल्यामुळे तातडीने कार्यवाही करावी.



नाव: बंदरिया वल्द दरकास
वडिल- दरकास, आई- मंतोषी


पत्ता:

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

वयाने लहान असला तरी हा मुलगा वाघ शिकारी मध्ये सक्रीय सहभाग घेतो असे आढळून आले आहे. घटांग अस्वल शिकार प्रकरण व नागपूर वाघ शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. मोठे भाऊ अरकास व काला हे सुद्धा वन्यजीव अपराधी आहेत. साधारणतः तिन्ही भाऊ सोबत राहतात.



नाव: वारसुल उर्फ कोशीश वल्द परेशान
वडिल- परेशान पारधी, आई- येरन
पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

वारसुल हा परेशान पारधी व येरनचा मुलगा आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, ओरिसा व छत्तीसगड मध्ये सक्रीय आहे. भाऊ (टेरालीन, सारलिन, टलोटी, भारु), सावत्रभाऊ (बारण, गट्टी), पुतने (यारलिन, आजलिन, यम्पो) यांचे सोबत शिकार करतो. सदर व्यक्ती आपल्या जंगल क्षेत्रात दिल्यास त्वरीत कार्यवाही करावी.



नाव: यारलिन वन्द टेरालिन
वडिल-टेरालिन, आई- गजेन्ट्री
पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)
आक्रोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

यारालिन हा परेशान पारधीचा नातू असून संपूर्ण कुटूंब अवैध शिकार प्रकरणात गुंतलेले आहे. अतिशय कट्टर शिकारी असून स्वतःची ओळख लपविण्याचा प्रयत्न करतो. आई गजेन्ट्री हि सुद्धा शिकारीमध्ये सहभागी आहे. आपल्या जंगलक्षेत्रात दिसून आल्यास त्वरीत कार्यवाही करावी.



नाव: शोहनाजबाई
पती- खुसर सिंह

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खुडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१२

गुन्हे:

सिंह शिकार प्रकरण, उना-बाबरीया, गुजरात. (मार्च २००७)

सदर महिलेला आपल्या सास-या सोबत गुजरात येथे सिंह शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शोहनाजबाई व तीचे संपूर्ण कुटूंब अवैध शिकार प्रकरणात गुंतलेले आहे. कुटूंबातील काही सदस्यांनी सन २०१३ च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात शिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र वन विभागाने तो प्रयत्न उधळून लावला.



नाव: इंजेवशनबाई

पती- छेलाल

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हें:

विणहोशली वन्यजीव रेंज वनपरिक्षेत्र, केस नं. ४/२००२.

इंजेवशनबाई हि जुन्या शिका-यांपैकी एक आहे. या महिलेचा पती (छेलाल), मुले (अजित व केरु), सावत्रमुले (कुटटु व शेरु) हे अवैध शिकार प्रकरणांमध्ये आरोपी आहे. हि महिला आपल्या जंगल क्षेत्राजवळ दिल्यास आपण कयास लावू शकतो की हिचे मुले अजित व केरु सुद्धा जवळपास कुठेचरी आहे. या कुटुंबाचा इतिहास वधता आपल्याला अत्यंत सावधपणे व तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.



नाव: रांची केरु धुर्वे

पती- केरु धुर्वे उर्फ केरु राजगोंड

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हें:

डी.बी.कुपे वन्यजीव रेंज, कर्नाटका, केस नं. ६/२००२.

रांची कुख्यात तस्कर केरुची पत्नी आहे. या महिलेला कर्नाटक मध्ये सन २००२ मध्ये अटक करण्यात आली आहे. 'केरु व अजित' यांचा शिकारी गट हा व्याघ्र संवर्धनासाठी अतिशय धोकादायक आहे. रांची आपल्या शिकारगटातील सक्रीय महिला आहे. या महिलेच्या माध्यमातून आपल्याला तिच्या कुटुंबिया पर्यंत (जवळपास सर्व कुटुंबिय विविध प्रकरणात अडकलेले आहे) पोहचता येईल. पती केरु नागपुर सी.बी.आय. व नागपुर वाघ शिकार प्रकरणात फरार आहे.



नाव: बिनोरी शेरु धुर्वे

पती- शेरु धुर्वे उर्फ शेरू राजगोंड

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हे:

डो.बी.कुपे वन्यजीव रेंज कर्नाटक केस नं. ६/२००२

सदर महिलेचा पती शेरु हा अतिशय कुख्यात शिकारी आहे. या महिलेला आपला पती शेरु व इतर कुटुंबिय व सहकारी यांचे सोबत कर्नाटक येथे सन २००२ मध्ये अटक करण्यात आली होती. वहेलिया महिला सर्वसाधारणतः माल एका जागेवरून दुस-या जागेवर ने आण करण्याचे काम करतात. हि महिला आपला परिसरात दिसल्यास अत्यंत गुप्तपणे तपास करून संपूर्ण टोळीचा माग काढण्याचा प्रयत्न करावा.



नाव: रिमा अजित धुर्वे

पती- अजित धुर्वे उर्फ अजित राजगोंड

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हे:

अचोकुर वन्यजीव रेंज, कर्नाटक, केस नं. २/२००२

रिमा हि कुख्यात शिकारी अजितची पत्नी आहे. सदर महिलेला २००२ मध्ये कर्नाटक येथे अटक करण्यात आली होती. रिमा अनेक वर्षांपासून आपल्या पतिस व इतर कुटुंबियांना शिकार प्रकरणात मदत करत आहे. सदर महिला हि महाराष्ट्रात शिकार करणा-या गटांपैकी सर्वात महत्वाच्या गटातील असल्यामुळे तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: अंग्रेज ऊर्फ मिटर ऊर्फ मेजरसिंह

वडिल- नानका,


पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २०११

गुन्हे:

सिंह शिकार प्रकरण, उना-बावरीया, गुजरात मार्च २००७

अंग्रेजला गुजरात सिंह प्रकरणात अटक करण्यात आली होती व त्यामध्ये त्याला मा. न्यायालयाद्वारे शिक्षा देण्यात आलेली आहे. सध्या शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला आहे. अंग्रेज साधारणतः कुंटरसिंह सोबत काम करतो. नजिकच्या काळात (२०१३) यांच्या टोळीतील काही सदस्य महाराष्ट्रात दिसून आले. संपूर्ण कुटूंब शिकार प्रकरणामध्ये गुंतलेले आहे. आपल्या जंगलक्षेत्राजवळ दिसल्यास त्वरीत कार्यवाही करावी.



नाव: सुहाना

पती- दिलीप

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हे:

अलहाबाद केस नं. २३०/७, एस.टि.एफ., उत्तरप्रदेश

सदर महिलांना अलहाबाद वाघ शिकार प्रकरणात सन २००७ मध्ये अटक करण्यात आली होती. नुकत्याच मेळघाट मध्ये झालेल्या शिकार प्रकरणात सदर महिलांचा पती दिलीप हा आरोपी आहे. सराईत गुन्हेगार असून आपल्या जंगल क्षेत्राच्या आसपास दिसल्यास उचित कार्यवाही करावी. पती दिलीप नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणात फरार आहे.



नाव: बिलेजा उर्फ टिड्डा

पती- अंग्रेज

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०११

गुन्हे:

सिंह शिकार प्रकरण, उना-बावरीया, गुजरात, मार्च २००७

सदर महिला आपला पती (अंग्रेज) व मुलगा (मिनसरीलाल) सोबत अनेक शिकार प्रकरणात गुंतलेली आहे. बिलेजा व तीचे कुटूंबिय साधारणतः कुंटरीसिंहच्या गटासोबत काम करतात. नुकतेच या गटातील लोक शिक्षा भोगुन तुरुंगांतून बाहेर आले आहे व महाराष्ट्रातील संरक्षित जंगलात घातपात करण्याची शक्यता आहे. नुकतेच वनविभागाने सदर गटाचा हेतू सन २०१३ च्या उन्हाळ्यात हानून पाडला आहे.



नाव: भजन वल्द होटल पवार


पत्ता: गाव -विरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

ढाकणा वाघ शिकार प्रकरण (पो.ओ.आर. १०/१० दि. ४/३/२०१३)

भजनला ऑक्टोबर २०१३ मध्ये ओरिसा येथून अटक करण्यात आली आहे. सदर इसमाची कौटुंबिक पार्श्वभूमी वन्यजीव अपराधाची आहे. सराईत गुन्हेगार असून ढाकणा वाघ शिकार प्रकरणामध्ये स्थानिक पारधी लोकांच्या मदतीने वाघाची शिकार केली. हातावर त्रिशूलचे चिन्ह गोंदविले आहे. अत्यंत धोकादायक शिकारी असून आपल्या जंगल क्षेत्राजवळ दिल्यास तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: कांचा

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हें:

विरणहोशली वन्यजीव रेंज, केस नं. ४/२००२.

सन २००२ मध्ये कर्नाटक मध्ये अटक करण्यात आली आहे. त्यावेळी 'अजित व केरू' गटातील जवळपास सर्व जन विविध ठिकाणी पकडल्या गेले होते. हा ईसम अत्यंत धोकादायक अशा गटासोबत काम करित असल्यामुळे आपल्या जंगलक्षेत्रा नजिक दिसून आल्यास सावधतेने व गंभिरतेने तपास करावा.



नाव: शेरू छेलाल धुर्वे उर्फ शेरू छेलाल राजगोंड


वडिल- छेलाल, आई- होरी

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठो, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हें: डी.जी.कुण्ठे वन्यजीव रेंज, कर्नाटका, केस नं. ६/२००२
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि.८/६/१३)
आमडी फाटा, नागपूर डिस्कोजन (पी.ओ.आर. ३२/१५ दि.२४/०९/२०१३)

शेरू हा सराईत गुन्हेगार असून आपल्या कुटूंबा समवेत व इतर साथिदारा समवेत शिकार करतो. सन २००२ मध्ये कर्नाटक मध्ये अटक झाली आहे. शेरू व त्याची भावंड अजित, केरू व कुटूंब हे प्रसंगी दोन गटात विभागून अलग अलग भागात शिकार मोहिम राबविता. अत्यंत चालाक असून आपल्या परिसरात दिसल्यास गंभिरतेने व तत्परतेने तपास करावा. शेरू नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरणात फरार आहे.



नाव: मिनसरीलाल उर्फ कयामत सोलंजर

वडिल- अंग्रेज, आई- विलेजा उर्फ टिडडा

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), तालुका व जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २०१०

गुन्हे:

बंदरिया पलितणा सिंह शिकार प्रकरण, गुजरात, सन २००७.

मिनसरीलाल ला गुजरात मध्ये सिंह शिकार प्रकरणात सन २००७ मध्ये अटक करण्यात आली आहे. सदर इसमाचे कुटुंबिय हे अवैध शिकार प्रकरणामध्ये गुंतलेले असून या गटाने नुकतेच मार्च २०१३ मध्ये महाराष्ट्रात शिकार करण्याचा असफल प्रयत्न केला आहे. आपल्या जंगलक्षेत्रा नजिक दिसून येताच तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: वनवासी उर्फ बनवासी

पती- काला वंद दरकास

पत्ता:

छायाचित्र: अंदाजे २०१२

गुन्हे:

संशयित

वनवासी नागपुर वाघ व शिकार प्रकरण आणि घांटंग अस्वल शिकार प्रकरणातील फरार आरोपी कालाची पत्नी आहे. मेळघाट परिसरात झालेल्या शिकार प्रकरणांच्या वेळी ही महिला बहेलिया डे-यावर उपस्थित असल्याची माहिती आहे. हि महिला आपल्या परिसरात दिसल्यास तिचा पती काला तसेच इतर कुटुंबिय व सहकारी प्रामुख्याने अरकास, शिरी, नपुस्तान, भारा यांचा माग काढता येईल.



नाव: रानू बल्द टारजन

पत्ता: मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २०१२

गुन्हे:
संशयित

रानू बल्द टारजन हा बहेलिया, नपुस्तान व इतर शिका-याबरोबर दिसून आला आहे. सदर व्यक्तीची सखोल माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र या व्यक्तीचे शिकारी लोकांशी संबंध आहे. हा व्यक्ती या लोकांसोबत त्यांच्या डे-यावर सुद्धा दिसून आला आहे. आपल्या जंगल क्षेत्राजवळ दिसल्यास योग्य तपास करून बहेलिया डे-यापर्यंत पोहचता येईल.



नाव: नरेट पारधी उर्फ परमुलाल चव्हाण

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००७

गुन्हे:
माहिती उपलब्ध नाही.

नरेट पारधी हा अत्यंत जुना वन्यजीव शिकारी आहे. पत्नी करकोलीनचा मृत्यु झाला असून मुले नामे निराफल, दुबेर, टिलीया, तिहारी हे अवैध शिकार प्रकरणामध्ये गुंतलेले आहे. सन २०१३ च्या उन्हाळ्यात मेळघाट परिसरात असल्याची खात्री लायक माहिती आहे. हा व्यक्ती दिसल्यास अत्यंत हुशारीने तपास करून आपण वन्यजीव शिकार टोळीपर्यंत पोहचू शकतो.



नाव: पोबिस्ना

पत्ता: वडिल- रिकॉर्ड, आई- सीमा

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

विरणहेशली वन्यजीव रेंज, केस नं. ४/२००२.

सुदर महिला अत्यंत लहान वयापासून शिकार टोळीसोबत राहत आली आहे. 'अजित व केरू' टोळी सोबत सन २००२ मध्ये कर्नाटक येथे अटक झाली आहे. बहिन (टॉकिस्ना), भाउ (सालेस), वडिल (रिकॉर्ड) हे विविध वन्यजीव अपराधात गुंतलेले आहे. अत्यंत महत्वाच्या शिकार टोळीचे सदस्य असल्यामुळे आपले परिसरात दिसल्यास तत्परतेने व गंभीरतेने तपास करावा.



नाव: विभिस्ना

पती-कुटूंब

पत्ता: गाव -बिरोली, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २००२

गुन्हें:

डो.बी.कुपे वन्यजीव रेंज, कर्नाटका. (केस नं. ६/२००२)

विभिस्ना हि कुख्यात शिकारी कुटूंबची पत्नी आहे व पती (कुटू) नागपूर वाघ शिकार व्यापार प्रकरणात फरार आहे. सदर महिलेचे कुटूंबिय व सहकारी हे महाराष्ट्रात वाघाची शिकार करणा-यांपैकी सर्वात धोकादायक शिकारी आहे. या महिलेच्या माध्यमातून आपल्याला अजित, केरू, कुटू, शेरू आदि शिकार्यांपर्यंत पोहचता येईल त्यामुळे अत्यंत गोपनीयतेने तपास करावा.



नाव: चुल्लीबाई दिबालाल राजपूत उर्फ

चुल्लीबाई कन्हैयालाल राठोड

पत्ता: गाव- सुगमा, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

राधानगरी अभयारण्य (पो.ओ.आर. ३/२०१३ दि.१७/०९/२०१३)

सदर महिला राधानगरी अभयारण्यामध्ये अटक करण्यात आली आहे. यावेळी महिलेचे पुरुष साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. ५१ गावठी बाम, ताराचे सापळे व इतर साहित्य महिलेकडून जप्त करण्यात आले आहे. महिलेकडील जप्त केलेले साहित्य व एडू दर परिस्थिती बघता हि महिला व तिचे साथीदार वाघ शिकार प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या परिसरात दिसल्यास योग्य कार्यवाही करावी.



नाव: सरबिसना इकबाल राजपूत (नाव खोटे असण्याची शक्यता आहे)

पत्ता: गाव- सुगमा, तालुका- रिठी, जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

राधानगरी अभयारण्य (पो.ओ.आर. ३/२०१३ दि.१७/०९/२०१३)

सरबिसनाला आपली महिला साथीदार चुल्लीबाई सोबत १७ सप्टेंबर २०१३ रोजी राधानगरी अभयारण्यात अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून त्यावेळी वन्यजीव शिकारीसाठी लागणारे साहित्य (५१ गावठी बाम व ताराचे सापळे) जप्त करण्यात आले आहे. हि महिला दिसल्यास योग्य तपास करून संपूर्ण शिकार टोळी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: गजेन्द्री

पती- टेरालिन

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००८-०९

गुन्हे:

सशयित

सदर महिला हि अत्यंत धोकादायक वाघ शिकार गटाची सक्रीय सदस्य आहे. मुलगा (यारालिन) व दिर (वारसुल) यांना नागपूर वाघ शिकार आणि व्यापार व आर्कोट वाघ शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अन्य सदस्य ही अवैध शिकार प्रकरणांमध्ये गुंतले असल्याची शक्यता आहे. सदर महिला आपल्या पारिसरात दिसल्यास गुप्तारित्या पाठलाग / तपास करून संपूर्ण वाघ शिकार टोळीपर्यंत पोहोचता येईल.



नाव: किरायचा

पती- पंनसारी

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

सशयित

नागपूर वाघ शिकार व व्यापार, घटांग अस्वल व बिबट शिकार प्रकरणांमधील सुत्रधारांपैकी एक असना-या ममरू उर्फ बदलू पटलेपवार ची आई आहे. सदर महिले बदलल सविस्तर माहिती उपलब्ध नसली तरी हि महिला वाघ शिकार प्रकरणांमध्ये गुंतलेली असल्याचा संशय आहे. हि महिला आपल्या जंगल क्षेत्रांतून दिसल्यास गुप्त रित्या पाठलाग व तपास करून संपूर्ण शिकार टोळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: सारंकी वल्द गट्टी

पत्ता: वडिल- गट्टी उर्फ गॅरेटी वल्द परेशान, आई- छाबरीयाँ

गट्टी: गाव- बहरी, तालुका व जिल्हा कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

उमरेड करंडला अभयारण्य (पी.ओ.आर. १६१५/२० दि.२०/१०/२०१३)

उमरेड, नागपुर डिव्हीजन (पी.ओ.आर. १/२३ दि.१८/०९/२०१३)

सारंकीला उमरेड करंडला अभयारण्यातील वाघ शिकार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सराईत गुन्हेगार असून विविध बहेलिया गटांसोबत काम करतो. वडिल (गट्टी उर्फ गॅरेटी), सावत्र काका (तोलाटी व चारंट), अजित, सजु, नरेश, सुरजपाल हे याच प्रकरणात सहआरोपी आहे. आपल्या जंगल क्षेत्रातील दिसल्यास तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: वकिल वल्द हवासिंह

पत्ता: हनुमान वस्ती, समलखा, जिल्हा- सोनीपत, हरियाणा.

(वरिल पत्ता त्याच्या सास-याचा आहे)

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

वकिल हा भारतातील प्रमुख व्यापा-यांपैकी एक असून अनेक वन्यजीव तस्करींशी त्याचे संबंध आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये नैनीताल येथे अटक करण्यात आली आहे. भारतातील विविध भागातील बहेलिया पारधीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून माल खरेदी करून पुढील व्यापा-याला पोहचून देतो.



नाव: मधु बाबनू सावलकर


पत्ता: गाव- मसोडी (लोनझरी), तालुका- चिखलदरा,
जिल्हा- अमरावती, महाराष्ट्र.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अखल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २१/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण(पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

मधु हा मेळघातील मसोडी गावाचा स्थानीक रहिवासी आहे. सन २०१३ मध्ये मसोडी परिसरातील वाघ, विबट व अखलाच्या शिकार प्रकरणांमध्ये मधुने बहेलिया लोकांना मदत केली होती. मधु गेल्या अनेक वर्षांपासून बहेलियांना मेळघाट परिसरात शिकार करण्याकरीता मदत करीत असल्याचा संशय आहे. स्थानिक व्यक्ती असल्यामुळे याच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.



नाव: सुरजपाल उर्फ चाचा (वडिल- जगमोहन)

पत्ता: बी. ५३१, गल्ली नं. ५, मजलीस पार्क, आदर्शनगर, दिल्ली.

छायाचित्र: २०१३

गुन्हे: दिल्ली क्राईम ब्रांच (एफ.आय.आर. १५५/१३ दि. ७/९/१३)
उमरेड करंडला अभयारण्य (पी.ओ.आर. १६१५/२० दि. २०/१०/२०१३)
उमरेड, नागपूर डिव्हिजन (पी.ओ.आर. १/२३ दि. १८/०९/२०१३)
आमडी फाटा, नागपूर डिव्हिजन (पी.ओ.आर. ३२/१५ दि. २४/०९/२०१३)

सुरजपाल हा भारतातील महत्वाचा वाघांच्या कातडीचा व इतर अवघ्यांचा अवैध व्यापार करणारा व्यक्ती आहे. सुरजपाल दिल्लीतून आपला व्यवसाय चालवतो. सुरजपाल अनेक छोट्या व्यापा-याला अर्थ साह्य्य करून भारतातील विविध भागातून माल खरेदी करतो व नंतर पुढील पातळीवरील व्यापा-यास देतो. सदर व्यक्ती या व्यवसायात अनेक वर्षांपासून असुन संसारचंदला माल देत होता.



नाव: नरेश रामपत

पत्ता: अकबरपुर बरोटा, तालुका व जिल्हा- सोनीपत, हरियाणा.

छायाचित्र: २०१३

गुन्हे: दिल्ली क्राईम ब्रांच (एफ.आय.आर. १५५/१३ दि.७/९/१३)
उमरेड करडला अभयारण्य (पी.ओ.आर. १६१५/२० दि.२०/१०/२०१३)
उमरेड, नागपुर डिव्हीजन (पी.ओ.आर. १/२३ दि.१८/०९/२०१३)
आमडी फाटा, नागपुर डिव्हीजन (पी.ओ.आर. ३२/१५ दि.२४/०९/२०१३)

नरेश हा सजुसोबत अनेक वन्यजीव अपराधात सहभागी आहे. व्यवसायाने ड्रायव्हर आहे. स्वतःची इंडिगो मांडा गाडी आहे. सन २०१३ मध्ये सजु व नरेशने इतर साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्रातून जवळपास पाच वाघांची कातडे नेली. हि कातडे त्यांनी पुढे दिल्लीतील व्यापा-यास विकली.



नाव: सुरीवल उर्फ श्रीवल

वडिल- निराफल, आई- मेनर उर्फ मोनर

पत्ता:

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)

सुरीवल हा कुख्यात शिकारी नरेट पारधीचा नातू असून आई (मेनर), वडिल (निराफल), काका (टिलीया, तिहारी) यांच्यासोबत घटांग अस्वल शिकार व नागपूर वाघ शिकार आणि व्यापार प्रकरणात आरोपी आहे. वयाने लहान असला तरी शिकार प्रकरणात सक्रीय सहभाग घेतो. आपल्या परिसरात दिसल्यास संपूर्ण कुटुंबाचा, टोळीचा माग काढण्याचा प्रयत्न करावा.



नाव: सजनीया तत्री आदिवासी (नाव खोटे असण्याची शक्यता आहे)

पत्ता: गाव- सुगवा, तालुका व जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पी.ओ.आर. नं. सी.एच.एच.-१/२०१३
दि.३/१०/२०१३)

सजनीया व तिची महिला साथिदार (पीन्दायबाई) यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सींगध परिस्थितीत पकडण्यात आले आहे. सदर महिला हि बहेलिया समाजाची असून तिच्याकडून चाकू, पक्षी पकडण्यासाठी वापरले जाणारे सापळे, जाळी, आरामशीनचे ब्लेड इत्यादी साहित्य पकडण्यात आले आहे. अधिक तपासांतर्गत असे लक्षात आले की महिलेचे पुरुष साथीदार जंगलात घातपात करावयास गेले होते व वनविभागाच्या कार्यवाहीची कुनकुन लांगोलाच परस्पर फरार झाले.



नाव: पीन्दायबाई सर्जन आदिवासी (नाव खोटे असण्याची शक्यता आहे)

पत्ता: गाव- सुगवा, तालुका व जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पी.ओ.आर. नं. सी.एच.एच.-१/२०१३
दि.३/१०/२०१३)

पीन्दायबाई या बहेलिया समाजाच्या महिलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून अटक करण्यात आली आहे. सदर महिला व तिचे इतर साथिदार शिकार हेतूने व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले होते. मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टाळता आला. यावेळी महिलेच्या पुरुष साथिदारांना अटक करण्यात अपयश आले. हि महिला आपल्या जंगलक्षेत्र परिसरात दिसल्यास गंभीरतेने व तत्परतेने तपास करून कार्यवाही करावी.



नाव: बारलेस

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

सदर इसम हा सन २०१३ मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या शिकार प्रकरणातील आरोपीसोबत दिसून आला आहे. सबळ पुराव्या अभावी अटक करण्यात आली नाही. मात्र या व्यक्तीचे शिकारी लोकांशी जवळचे संबंध आहे. बारलेस हा आपल्या परिसरात दिसल्यास गुप्तपणे तपास करून संपूर्ण व्हेलिया टोळीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: टेरालिन वल्द परेशान

वडिल- परेशान, आई- येरण

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००८-०९

गुन्हे:

संशयित

सदर इसमाबद्दल सर्विस्तर माहिती उपलब्ध नाही. मात्र याचा मुलगा यारलीन याला विविध वन्यजीव अपराधात अटक करण्यात आली आहे. भाऊ वारसूल व भगरू यांना सुद्धा अटक करण्यात आली आहे व काही कुटुंबिय फरार आहे. या व्यक्तीच्या माध्यमातून आपण संपूर्ण टोळीचा माग काढू शकतो. तात्काळ व गंभीरतेने कार्यवाही करावी.



नाव: अंगीना

पती- लड्डू ऊर्फ लुटेरिया

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

सदर महिला व तिचा पती (लड्डू ऊर्फ लुटेरिया) यांना बहेलिया शिका-यांसोबत पकडण्यात आले होते. मात्र सबळ पुरावा नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आले. हि महिला शिकार टोळीसोबत त्यांच्या डे-यात राहते. सदर महिला आपल्या परिसरात दिसल्यास गुप्तपणे तपास करून संपूर्ण बहेलिया टोळीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: मरकाम

वडिल- कुनेन, भाऊ- सरफरोश

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

मरकाम त्याचा भाऊ (सरफरोश) व वडिल (कुनेन) हे संशयास्पद स्थितीत नागपूरवाघ शिकार व व्यापार प्रकरणातील आरोपीसोबत दिसून आले आहे. सध्यास्थितीत यांच्या वन्यजीव अपराधासंबंधी माहिती उपलब्ध नाही. वन्यजीव आरोपींशी असलेले संबंध बघता, हा इसम आपल्या जंगल क्षेत्रांनजीक दिसल्यास तात्काळ व गंभिरतेने तपास करावा.



नाव: चाटी

पती- गणायल, वडिल- हॉटल

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

संशयित

चाटी हि हॉटलची मुलगी असून भाऊ (भजन) यास डाकणा वाघ शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. 'हॉटल' टोळी वाघ शिकार प्रकरणासाठी कुप्रसिद्ध आहे. या महिलेचा वाघ प्रकरणांमधील सहभागा बद्दल माहिती उपलब्ध नाही. मात्र आपल्या परिसरात विसल्यास गुप्तपणे तपास करून संपूर्ण बहेलिया वाघ शिकार टोळी पर्यंत पोहोचता येईल.



नाव: पायलीया

पती- सारलेन, वडिल- हॉटल

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हें:

संशयित

सदर महिला अत्यंत कुख्यात वाघ शिकार टोळीची सदस्य आहे. कुटूंबातील अनेक सदस्यांना (भगरु, वारसूल, यारलिन व सारंकी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच कुटूंबातील काही सदस्य (तोलाटी, येम्पो, आजलिन व गट्टी) फरार आहेत. या महिलेच्या माध्यमातून आपण फरार आरोपीपर्यंत पोहचू शकतो त्यामुळे गांभिर्याने तपास करावा.



नाव: सरफरोश
वडिल- कुनेन

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:
संशयित

सदर इसमाच्या वन्यजीव अपराधा संबंधी सविस्तर माहिती उपलब्ध नाही सरफरोश व त्याचे कुटुंबीय अवैध शिकार प्रकरणामध्ये गुंतलेले असल्याचा दाघ संशय आहे. यांना अनेकदा वन्यजीव अपराध्यासोबत बघण्यात आले आहे. आपल्या परिसरात दिसल्यास योग्य कार्यवाही करावी.




नाव: येनोरा
पती- यारलिन
पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००८-०९

गुन्हे:
संशयित

सदर महिलेच्या पतीला नागपूर वाघ शिकार आणि व्यापार प्रकरण व आकोट वाघ शिकार प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. वरील शिकार प्रकरणामध्ये महिलेचा सहभाग दिसून आला नाही. या महिलेच्या कुटुंबातील अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे व काही व्यक्ती फरार आहे. योग्य तपास केल्यास फरार आरोपीपर्यंत पोहोचता येईल त्यामुळे गांधीवाचन तपास करावा.





नाव: मुमताज

पती- कुंटरसिंह वलद नानका (कुंटरची पहिली पत्नी)

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००९

गुन्हे:

सिंह शिकार प्रकरण, उना-बावरीया, गुजरात. (माचं २००७)

मुमताजला आपल्या पती (कुंटर) व इतर कुटूंबियांसोबत गुजरात मध्ये सिंह शिकार प्रकरणात अटक करण्यात आली होती. नुकतेच (उन्हाळा २०१३) या महिलेच्या कुटूंबियांनी मेळघाट परिसरात वाघाची शिकार करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत कुग्रसिध्द 'कुंटर' टोळीची सदस्य असल्यामुळे तात्काळ व गांधीर्याने तपास करावा.



नाव: पंकजूर

वडिल- परेशान

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

सदर महिलेच्या वाघ शिकार प्रकरणांमधील सहभागा बदल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. या महिलेच्या कुटूंबातील अनेक सदस्यांना नागपूर वाघ शिकार प्रकरण, आकोट वाघ शिकार प्रकरण व उमरेड कंडला वाघ शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. तसेच काही नातेवाईक फरार आहे. आपल्या परिसरात दिसल्यास गुप्तपणे तपास करून संपूर्ण बहेलिया टोळीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: पलेस्टरी

पती- अर्जुन

पत्ता: गाव- मौजीला, जिल्हा- जबलपुर, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

सदर महिलेचा पती अर्जुन हा सराईत गुन्हेगार असून वाघ शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. वाघ शिकार प्रकरणांमधील सहभागा बदल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. हि महिला नपुस्तान अन्य वाघ शिकार प्रकरणातील आरोपींसोबत त्यांच्या डे-चावर दिसून आली आहे. आपल्या परिसरात दिसल्यास योग्य तपास करून संपूर्ण बहीलया टोळीपर्यंत पोहचता येईल.



नाव: कुनेन

मुले- सरफरोश व मरकाम

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

कुनेन व त्याच्या मुलांना वाघ शिकार प्रकरणातील अन्य आरोपींसोबत पकडण्यात आले होते. चौकशी नंतर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे सोडून देण्यात आले. मात्र गुप्त सुत्रांच्या माहितीनुसार कुनेन व त्याचे कुटूंबिय अनेक वर्षांपासून शिकार प्रकरणांमध्ये गुंतलेले आहे. सदर इसम आपल्या जंगलक्षेत्रांनिक दिसल्यास तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: नाझबाई ऊर्फ अलबदन

वडिल: नानका, भाऊ- कुंदरसिंह, पती- मृत

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

घटांग अस्यल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि. २९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर. ३२/१३ दि. ८/६/१३)
आकोट वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)

अलबदन ही आपल्या शिकार टोळीतील सक्रीय महिला आहे. नुकतेच (सन २०१३ मध्ये) वरील प्रकरणांमध्ये तीला अटक करण्यात आली आहे. स्वभावाने अतिशय आक्रमक आहे. अत्यंत महत्वाच्या शिकार टोळीची सदस्या आहे. आपल्या परिसरात दिसल्यास संपूर्ण बहेलिया टोळीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: रिका

पती- भगारू वल्द परेशान पारधी

पत्ता: गाव- बनापूर, जिल्हा- होशंगाबाद, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

रिकाच्या पतीला (भगारू ऊर्फ उजीवार) नागपूर वाघ शिकार आणि व्यापार व घटांग अस्यल शिकार प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. अत्यंत धोकादायक शिकार टोळीची सदस्या आहे. कुटुंबातील अनेक सदस्य (तोलाटी, गट्टी, आजालिन व यम्पो) फरार आहेत. सदर महिला आपल्या परिसरात दिसल्यास गुप्तपणे तपास करून फरार आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: यम्पो


वडिल- देरालीन, आई- गजेंद्री

पत्ता: जिल्हा- कटनी, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००८-०९

गुन्हे:

आकोट वाघ शिकार प्रकरण (पो.ओ.आर. ५९/२९३८ दि. ६/८/२०१३)



यम्पोने आपल्या टोळीतील अन्य साथीदाराच्या मदतीने आकोट परिसरात वाघाची शिकार केली. सदर महिलेचा भाऊ आजालिन फरार आहे. यम्पो आकोट वाघ शिकार प्रकरणामध्ये फरार आरोपी असल्यामुळे आपल्या परिसरात दिसल्यास तात्काळ कार्यवाही करावी.



नाव: गुलबदन


पती- कुंटरसिंह वल्द नानका (कुंटरसिंहची दुसरी पत्नी)

पत्ता: गाव- बालदा (छनेरा), जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: अंदाजे २००९

गुन्हे:

संशयित



गुलबदन ही कुख्यात वन्यजीव अपराधी कुंटरसिंहची दुसरी पत्नी आहे. सदर महिला आपल्या पतिला अवैध शिकार प्रकरणामध्ये मदत करीत असल्याचा संशय आहे. हि महिला आपल्या जंगलक्षेत्राजिक दिसल्यास गुप्तपणे पाठलाग तपास करून संपूर्ण टोळीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करावा.



नाव: येरबना

वडिल- शिरी, आई- रेता


पत्ता: गाव- बालदा (छनेरा), तालुका व जिल्हा- खंडवा, मध्यप्रदेश.

छायाचित्र: २०१३

गुन्हे:

संशयित

येरबना हि वन्यजीव अपराधी शिरी चो मुलगी आहे. शिरीला (सन २०१३ मध्ये) विविध वन्यजीव अपराधामध्ये अटक करण्यात आली आहे. या महिलेच्या वाघ शिकार प्रकरणांमधील सहभागा बदल सविस्तर माहिती उपलब्ध नाही. आपल्या परिसरात दिसल्यास गुप्तरीत्या तपास करून संपूर्ण वाघ टोळी शिकार पर्यंत पोहचता येईल.






शोभेराम बाबुन सावलकर
मसोडो (लोनिझरी),
ता.-चिखलदरा, जिल्हा-अमरावती



परमान बाबुन सावलकर
मसोडो (लोनिझरी),
ता.-चिखलदरा, जिल्हा-अमरावती




संजु मोती मावस्कर,
मसोडो (लोनिझरी),
ता.- चिखलदरा, जिल्हा-अमरावती



जीयालाल गेंदु बावनकर
बुरडघाट,
ता.- अचलपुर, जिल्हा- अमरावती

घटांग अस्वल व वाघ शिकार प्रकरणातील आरोपी.
घटांग अस्वल शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १५/२४ दि.२९/०५/२०१३)
नागपूर वाघ शिकार व व्यापार प्रकरण (पी.ओ.आर.३२/१३ दि. ८/६/१३)



अजैबलाल ऊर्फ
अभेदलाल कालंगा बेलपारधी,
रा. बिलोरी,जिल्हा-कटनी, मध्यप्रदेश



कुंदरियाबाई ऊर्फ
कुंदरिया गंगासिंह राजपुत
रा. रवतमारा, जिल्हा-भद्रा, मध्यप्रदेश



जान्कित्सनाबाई ऊर्फ
रामप्यारी दिवानजी राजपुत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश



तरकुसिंह ऊर्फ
आरेखसिंह लुंगा बेलपारधी,
रा. बिलोरी,जिल्हा-कटनी, मध्यप्रदेश

ब्रम्हपुरी डिव्हीजन मध्ये पकडले गेलेले बहेलिया



किलकिली छयसलाल पारधी
रा. हरदुआ, मध्यप्रदेश



जुटाबाई ऊर्फ
राजकानी अजितसिंह राजपुत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश



मी ऊर्फ
अनिसबाई मनिस राजपूत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश

ब्रम्हपुरी डिक्कीजन मध्ये पकडले गेलेले बहेलिया



कटारिबाई ऊर्फ
इराणी कुंवरलाल राजपुत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश

ब्रम्हपुरी डिक्कीजन मध्ये पकडले गेलेले बहेलिया




महिला ऊर्फ
बबली तारकसिंह राजपुत,
रा. वृंदानगर, तह. ताजनागर,
जिल्हा- छत्रपुर, मध्यप्रदेश



इंदेन्दुबाई ऊर्फ
आरासमनी दिलदार राजपुत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश

ब्रम्हपुरी डिक्कीजन मध्ये पकडले गेलेले बहेलिया



आजमा ऊर्फ
जनमेलसिंह सरेंडर बेलपारधी,
गाव- ललाटपुर, जिल्हा- कटनी,
मध्यप्रदेश



फिलमबाई ऊर्फ
दिलवाली छवीकुमार राजपुत,
भुमामुंदराई, तह. कानेवाडा,
जि. शिवनी, मध्यप्रदेश

ब्रम्हपुरी डिक्कीजन मध्ये पकडले गेलेले बहेलिया



सागरलाल गोरिलाल पवार
ता. धारणी, जिल्हा- अमरावती.



अनेश छतरसिंग राठोड
ता. धारणी, जिल्हा- अमरावती



नरवलाल रुचलोसिंग पवार
ता. धारणी, जिल्हा- अमरावती.




विनोद प्रेमलाल पवार
ता. धारणी, जिल्हा- अमरावती

ढाकणा वाघ शिकार प्रकरणातील आरोपी.

ढाकणा वाघ शिकार प्रकरण (पी.ओ.आर. १०/१० दिनांक ४/३/२०१३)



वाघाची हाडे



वाघाची दात व नखे



५३ लाख रुपये

वर्गविभागाच्या (महाराष्ट्र राज्य) चमुने दिल्ली येथून
आरोपी कडून जात केलेले साहित्य



फक्त खाजगी वितरणाकरीला (गोपनीय)